MAKERS Makers Laboratories Ltd.

Regd. Office : 54-D, Kandivli Indl. Estate, Kandivli (West), Mumbai - 400 067. CIN: L24230MH1984PLC033389, website: www.makerslabs.com, e-mail: makers@makerslabs.com

THRU ONLINE FILING

July 17, 2023

BSE Ltd. Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai 400 023 Scrip Code - 506919

Dear Sir / Madam,

<u>Sub: Newspaper Notice to the shareholders of the Company in respect of transfer of equity shares to the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority</u>

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith notice published in the Newspaper (published in Business Standard and Mumbai Lakshadeep) on July 15, 2023, issued to the shareholders of the Company in respect of transfer of equity shares to the IEPF Authority in accordance with the requirements of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016.

Kindly take the same on your records.

Thanking you, Yours faithfully,

For Makers Laboratories Limited

Surbhi Sharma Company Secretary

Encl: a/a

Price hikes, lower input costs to aid auto firms' Q1

Analysts predict 18% growth in revenues for automotive OEMs

SOHINI DAS Mumbai, 14 July

uto industry volumes have grown by 2.5 per cent overall, led by domestic sales of three-wheelers two-wheelers and passenger vehicles (PVs in the first quarter of this financial year.

Analysts predict 18 per cent growth ir revenues for automotive original equip ment manufacturers (OEMs) and profi growth of 69 per cent year-on-year (YoY)

However, on a sequential basis, a decline in revenues as well as earnings before interest, taxes, depreciation, and amortisation (Ebitda) margins is expected.

Axis Securities expects revenue growth of 18 per cent for automotive OEMS, and Ebitda growth of 49 per cent in Q1. It see profit after tax (PAT) growing by 69 per cent YoY. This will be led by growth in the PV segment, the brokerage said, with domestic sales growing by 10 per cent. In the case o two-wheelers, the strong domestic growth (12 per cent YoY) is partially offset by a drop in exports (down 30 per cent). Threewheelers have been on a strong trajectory, up more than 50 per cent YoY during the quarter.

Commercial vehicle (CV) sales were down 4 per cent, mainly due to pre-buying in the fourth quarter of FY23. This was ahead of the BS-6 II emission

norms that kicked in from April.

Most auto OEMs have increased their prices in the past few months and analysts feel that higher average selling price on a YoY basis would aid margins. Further, correction in rawmaterial prices over the high base of last year (commodity prices are down YoY) will lead to higher gross margins - up by 260 basis points.

Nuvama Research pointed out that rupee depreciation against the US dollar is positive for Bajaj Auto and TVS. Moreover, rupee-depreciation vis-à-vis pound and euro will help Tata Motors-Jaguar Land Rover's profitability.

expected to clock a 43 per cent growth in and Eicher Motor (Royal Enfield) at 19 per to earlier years.

TOP GEAR						
Q1FY24E	Net sales (₹cr)	YoY Chg (%)	Ebitda* (₹cr)	YoY Chg (%)	PAT** (₹cr)	YoY Chg (%)
Maruti Suzuki India	31,745	19.8	3,253	70.1	2,469	143.7
Tata Motors	101,554	42.6	12,014	277.7	2,552	-
Bajaj Auto	10,375	33.5	1,981	52.7	1,652	40.8
TVS Motor	7,346	22.3	779	30.0	437	36.2
Ashok Leyland	7,891	9.8	719	119.9	353	385.2
*Ebitda: Earnings before inte	rest, taxes, depr	eciation, and a		PAT: Profit after loomberg; Comp		search Bure

revenue, thanks to the overall growth across cent. Tractors, on the other hand, divisions. Also, the Ebitda margin is witnessed a marginal 2 per cent decline on expected to expand by 270 basis points, owing to higher margin at Jaguar-Land Rover. it said.

cent, thanks to ramp-up in production. M&M's farm division. Analysts at Nuvama Research

expect 33 per cent revenue growth for M&M's auto division, 19 per cent for Maruti Suzuki and 10 per cent for Tata Motors India PV division.

The medium and heavy commercial vehicles (MHCV) grew 6 per cent. A 17 per cent revenue jump is expected for Commercial Volvo-Eicher Vehicle, 10 per cent for Ashok Leyland, while for Tata Motors

India CV division, there is 5 per cent decline in revenues. As for two-wheelers, domestic volumes jumped 10 per cent YoY in O1 of FY24, riding on positive rural and urban demand and adequate finance availability.

Bajaj Auto revenues are expected to see

a high base and delays in rainfall season in certain regions.

Nuvama said it expects a 9 per cent reve-Domestic PV volumes grew by 10 per nue rise for Escorts and 7 per cent for

In Q1, the key thing to watch out for is operating margin trajectory and the management's commentary on recovery in rural markets. This is along with demand trends in overseas markets and margin retention, said Sharekhan by BNP Paribas.

"While volume growth is expected to moderate in FY24 due to a high base, we believe that earnings growth would be driven by improvement in operating performance. This would be led by a rise in premiumisation, efficient cost control, a better product mix and raw material cost tailwind. Going forward, the demand momentum would follow the recovery in rural sentiment and response to product launches and the monsoon," the brokerage said.

Besides, analysts believe that the legacy players would be more aggressive At a consolidated level, Tata Motors is a 25 per cent rise, while TVS is at 19 per cent on their EV roadmap in FY24 as compared

Go by fund house's track record when selecting multi-cap funds

Fund

SARBAIEET K SEN

At a time when the Nifty and Sensex are scaling new peaks, two fund houses -Canara Robeco and Mirae - have announced the new fund offers (NFOs) of their multi-cap funds. These funds have delivered a robust category average return of 26.7 per cent over the past year, surpassing the performance of flexi-cap funds, which have yielded 22.7 per cent.

Different from flexi-cap funds

Multi-cap funds, like flexi-cap funds, can invest in stocks across all market caps. However, their fund managers are obliged to assign a minimum of 25 per cent each to large-, mid-, and small-cap stocks. Investors in these funds get constant exposure to all three market cap segments. Their portfolios maintain at least 75 per cent allocation to equities at all times, albeit with less flexibility than in flexi-cap funds. The

fund manager can invest the balance 25 per cent wherever she desires

The fund manager of a flexi-cap fund can invest across market caps without any such limitation

Diversification benefit

Multi-cap funds are able to avoid the risk that can arise from overexposure to one particular mar-stability to the portfolio. Even if ket segment. "Multi-cap funds offer one market segment underperforms, the diversification benefits by investing across market capitalisations and sectors. This helps reduce risk compared to investing in a single market capitalisation. Also, these funds can potentially capture growth opportunities across the market spectrum," says Chintan Haria, head-investment strategy, ICICI Prudential Mutual Fund.

Will they be volatile?

Many investors fear that the minimum will benefit from the long-term allocation of 50 per cent to mid- and growth opportunities offered by small-cap stocks could make these funds the companies present in a multi-cap volatile. Experts say the 25 per cent available for allocation freely provides adequate leeway to fund managers to ensure Adopt a disciplined approach stability. "Fund managers invest the bal- Currently, investors may avoid investing

Nippon India multi-cap fund 17,441 16.2 SBI multi-cap fund 12.519 8.1 10.9 ICICI pru multi-cap fund 7.972 12.8 14.2 HDFC multi-cap fund 7.103 15.5 15.3 Kotak multi-cap fund 5.017 13.3 15.4

SHARP RUN-UP SEEN OVER

AUM (₹cr)

THE LAST THREE MONTHS

Returns of five largest funds provided. Returns are of direct funds AUM: Assets under management; YTD: Year to date

ance 25 per cent in mid- and small-cap stocks during periods of economic expansion to boost performance. When they perceive macro-economic headwinds, this 25 per cent is allocated to large-cap stocks for stability,"

says Ravi Kumar TV, founder, Gaining Ground Investment Services.

According to certified financial planner (CFP) Parul Maheshwari, "Large-, mid- and small-cap stocks perform differently from one another at YOUR

different points of time. MONEY Investing across all the three market cap segments lends damage to the portfolio is limited," she says.

Opt for multi-cap funds now?

Multi-cap funds can constitute the bedrock of your portfolio. "A multi-cap fund can serve as a core fund in the portfolio and can be used to meet long-term financial goals. Even though 50 per cent of the portfolio is invested in mid- and smallcap stocks, a patient investor fund's portfolio," says Haria.

directly in mid- and small-cap funds after the run-up in these stocks. Instead. they should go for a Systematic Investment Plan (SIP) or a Systematic Transfer Plan (STP) in a multi-cap fund with at least a five-year tenure.

Returns (In %)

YTD 3-month 6-month 1-year 2-year

15.8

8.6

12.7

14.9

13.6

34.6

18.1

26

35

32.1

Source: NGEN Markets

23.4

13.8

16.2

Multi-cap funds are also ideal for beginners. "A first-time investor, who has the risk appetite for mid- and small-caps can consider an SIP in a multi-cap fund. Seasoned equity investors can build their own portfolios using a mix of large-, midand small-cap funds," says Maheshwari.

Stick to high performers

The multi-cap category came into existence in its current avatar in January 2021, so these funds don't have much of a track record. "Scrutinise the track record of the fund house, its fund managers, and their investment styles," says Maheswari. Pick a fund from a house that has demonstrated the ability to manage portfolios across all three market caps over time.Ravi Kumar suggests allocating up to 25 per cent of the equity portfolio to multi-cap funds. "Only an allocation of this level will result in a discernible difference in return over the long term," he says.

Maheshwari points out that the equity portfolios of moderate risk takers should have at least 65-75 per cent exposure to large-cap stocks and 25-35 per cent to mid- and small-cap stocks. Bear this point in mind while investing in a multi-cap fund.

	बो पार्मन क लि अने पार्मन क लि अने क दि अने क दि अने क कि अने क अने क	(CIN: U65920MH1996PLC103184) Regd. Office: Construction House, 5, Walchand Hirachand Road, Ballard Estate, Mumbai 400 001	E.I.D PAR
Companies, Monday to Saturday	CINNOL:::040300DE2001PTC112074 NOTICE INVITING DETENDER NOTICE INVITING TENDER BPSCL/MM/23-24/PUR-060/ NIT No. / Date Description BOD & Tir 1. BPSCL/MM/23-24/PUR-060/ Procurement of Rock Wool Mattress. 04/08/202 NTF-1315 dt. 03/07/2023 Procurement of 2000 KVA Dry Type Transformer. at 12:15 H 3. BPSCL/MM/23-24/PUR-061/ Procurement of 2000 KVA Dry Type Transformer. at 12:15 H 3. BPSCL/MM/23-24/PUR-062/ Procurement of LED Lights. at 12:15 H 4. BPSCL/MM/23-24/PUR-062/ Procurement of Grinding Rings & Balls. 08/08/202 NIT-1315 dt. 04/07/2023 Procurement of M. S ERW Black Pipes. 08/08/202 NIT-1316 dt. 04/07/2023 Procurement of N. S ERW Black Pipes. 08/08/202 NIT-1317 dt. 04/07/2023 Procurement of N. S ERW Black Pipes. 08/08/202 NIT-1318 dt. 04/07/2023 Procurement of N. S ERW Black Pipes. 01/08/202 NIT-1317 dt. 08/07/2023 Procurement of Procurement of N. S ERW Black Pipes. 11/08/202 NIT-1318 dt. 04/07/2023 Procurement of Procurement o	EVOTING INFORMATION AND BOOK CLOSURE DATES NOTICE is hereby given that the 27 th Annual General Meeting ('AGM') of the IHP FINVEST LIMITED ('the Company') will be held on Tuesday, 8 th August, 2023 at 3.00 p.m. (IST) through Video Conferencing ('VC') or other Audio Visual Means ('OAVM') to transact the business as set out in the Notice of AGM in compliance with General circular No.14/ 2020 dated April 8, 2020, General circular No.17/2020 dated April 13, 2020, General circular No.20/2020 dated May 5, 2020, General Circular No.02/2021 dated January 13, 2021, General Circular No.19/2021 dated December 8, 2021, General Circular No.21/2021 dated December 14, 2021, General Circular No.2/2022 dated May 5, 2022 and General Circular No.11/2022 dated December 28,	Regd. Office: 'Dare Hou Tel: 044-253 Email: investorservices@pary NOTICE OF FORTY EIGHT Notice is hereby given that the 48th Ar held on Wednesday, August 9, 202 Video Conferencing (VC') or Other A applicable provisions of the Companie SEBI (Listing Obligations and Disclos Circulars issued by the Ministry of Exchange Board of India (SEBI) and transact the businesses as set forth in In terms of the said MCA Circulars ar with the link for accessing the Annua been sent only through electronic m
To book your copy, sms reachbs to 57575 or email	For Tender documents kindly visit Website: <u>www.bpscl.com</u> Bidders are requested to visit website regularly.	Financial Year 2022-23 on 14 th July, 2023 through email to the Members whose email addresses are registered with the Company / Depositories. The requirement of sending physical copies of the Annual Report for Financial Year 2022-23 has been dispensed with vide MCA Circulars, except to those shareholders who have requested for the physical copy of the Annual Report 2022 23	whose email addresses are registe (DPs), in case shares are held in de Share Transfer Agents (RTA) viz., M held in physical mode. However, in li copy of the Notice of the 48th AGM ar who specifically request for the sa



_24211TN1975PLC006989 louse', Parrys Corner, Chennai - 600 001. 25306789 Fax: 044-25306930 arry.murugappa.com Website: www.eidparry.com

HTH ANNUAL GENERAL MEETING (AGM)

Annual General Meeting (AGM) of the Company will be 2023 at 3:30 p.m. Indian Standard Time (IST) through er Audio Visual Means ('OAVM') in compliance with the anies Act, 2013 and the Rules made thereunder and the closure Requirements) Regulations, 2015, read with the of Corporate Affairs (MCA) and the Securities and and other applicable circulars issued in this regard, to n in the Notice of the AGM.

s and SEBI Circulars, the Notice of the 48th AGM along inual Report for the Financial Year ('FY') 2022-23, has mode on Friday, July 14, 2023 only to such Members istered with their respective Depository Participants dematerialised form or the Company's Registrar and , M/s. KFin Technologies Limited in case shares are in line with SEBI Circular dated January 5, 2023, hard M and the Annual Report will be sent to those Members who specifically request for the same by e-mail to einward.ris@kfintech.com duly ails / Client ID The Notice of the 48th AGM and the Annual Rep their Fol is also made available on the website of the Company, i.e., www.eidparry.com, website(s) of the Stock Exchange(s) viz., BSE Limited at <u>www.bseindia.com</u> and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and the website of the RTA at https://evoting.kfintech.com/public/Downloads.aspx.

2022-23. NOTICE AND ADVERTISEMENT OF THE MEETING OF UNSECURED TRADE CREDITORS OF TRIVITRON HEALTHCARE PRIVATE LIMITED FORM NO. CAA. 2 [Pursuant to Section 230 (3) and rule 6 and 7 of Companies (Compromises, Arrangements and Amalgamations), Rules 2016] BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, DIVISION BENCH-I, CHENNAL COMPANY APPLICATION NO. CA(CAA)/23(CHE)/2023 In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder as in force from time to time And In the matter of Scheme of Arrangement (Demerger) Between **Trivitech Enterprises Private Limited** (Applicant Company No.1/Demerged Company) And Trivitron Healthcare Private Limited (Applicant Company No.2/Resulting Company) And Their respective Shareholders and Creditors TRIVITRON HEALTHCARE PRIVATE LIMITED (CIN: U85110TN1998PTC040515) A company incorporated under the Companies Act, 1956, Trivitron Sapthagiri Bhawan, 15, IV Street, Abhiramapuram, Chennai - 600018, Tamilnadu, India. Represented by Mr.Seshadri Vasudevan, Authorized Signatory ...Applicant Company No.2/Resulting Company Notice is hereby given that by an order dated 10 July, 2023 the Hon'ble National Company Law Tribunal, Division Bench-I, Chennai ("The Tribunal") has directed the meeting of the Unsecured Trade Creditors of Trivitron Healthcare Private Limited ("Applicant Company No.2/Resulting Company") for the purpose of considering and if thought fit, approving with or without modification, the Scheme of Arrangement (Demerger) proposed to be made between Trivitech Enterprises Private Limited (Applicant Company No.1/ Demerged Company) and Trivitron Healthcare Private Limited (Applicant Company No.2 / Resulting Company) and their respective shareholders and reditors as mentioned above.



Business Standard Insight Out	

Makers Laboratories Limited MAKERS

CIN: L24230MH1984PLC033389 Regd. Off.: 54-D, Kandivli Industrial Estate

Kandivli (W), Mumbai – 400067. Tel: 022 – 2868 8544 E-mail: investors@makerslabs.com / Website: www.makerslabs.com <u>NOTICE</u>

Notice is hereby given to the shareholders of the Company pursuant to the provisions of the Section 124(6) of the Companies Act, 2013 ('the Act') read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs ("MCA") effective from September 7, 2016, amended by Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Amendment Rules, 2017 vide notification dated March 3, 2017 and further amendment made thereafter by MCA and Investor Education and Protection Fund (IEPF) Authority from time to time (hereinafter referred to as "the Rules").

The said Act and the Rules, amongst other matters, provides that all shares in resp of which dividend has not been encashed by the shareholders for seven consecutive years or more shall be credited to DEMAT Account of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

The Company has already sent a specific communication to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to DEMAT Account of IEPF Authority at their latest available address with the Company under the said Rules for taking appropriate action(s).

Further, in terms of Rule 6(3) of the Rules, the Company has uploaded details of such shareholders, their shares and their folio number or DP ID - Client ID on its website www.makerslabs.com Shareholders are requested to refer to the website for their information and necessary action.

Notice is further given that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Rules, the Company would be transferring to the DEMAT Account of IEPF all shares in respect of which the shareholders have not encashed any dividend warran during last seven years.

The share certificates of the shareholders holding such shares in physical form will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice for issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of such shares to DEMAT Account of IEPF pursuant to the said Rules. In respect of shares held in Demat Form, necessary corporate action shall be initiated by the Company for transfer of such shares to DEMAT Account of IEPF as per the Rules.

The concerned shareholders may also note that, upon such transfer of shares to IEPI they can claim the said shares along with dividend(s) from IEPF, for which details are available at www.iepf.gov.in.

In case the Company does not receive any communication from the concern shareholders by August 31, 2023 or such other date as may be decided, the Company shall, with a view to comply with the requirements set out in the Rules, transfer such shares to the IEPF Authority by the due date as per procedure stipulated in the Rules. You are also informed to claim the dividend lying unpaid with Company on the equity shares held by you by writing to our Registrar & Share Transfer Agents and also providing them updated bank account details along with cancelled cheque leaf and other KYC documents.

For further information, concerned shareholders may contact the Company's Registra & Share Transfer Agents at:

LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED UNIT: Makers Laboratories Limited C 101, 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai 400 083. Tel No: +91 22 4918 6270 For Makers Laboratories Limite

Sd/

Dated: 15.07.2023

Place: Chennai

Surbhi Sharm

Company Secretary

Place: Mumba Date : July 14, 2023 In pursuance of the said order and as directed therein notice is hereby giver that a meeting of the "Unsecured Trade Creditors" of Trivitron Healthcare Private Limited will be held as under:

S.No	Particulars	Venue	Date	Time
01	Unsecured Trade Creditors	Trivitron Sapthagiri Bhawan, 15, IV Street Abhiramapuram, Chennai - 600018, Tamilnadu, India.	18-08-2023	11.00 A.M

The Unsecured Trade Creditors of the Resulting Company are requested to attend the meeting at the time and place mentioned above. Copies of the said Scheme of the Arrangement and of the statement under section 230 can be obtained free of charge at the registered office address of the Resulting Company situated at Trivitor Sapthagiri Bhawao, 15, IV Street, Abhiramapuram, Chennai - 600018, Tamilnadu, India.

The persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy or through Authorized Representatives, provided that all the proxies in the prescribed form and necessary authorization letter are deposited at the registered office mentioned above or the scanned copies of such documents are sent via e-mail to the Resulting Company, not later than 48 hours before the meeting. Forms of proxy are also available at the registered office of the Resulting Company.

The Tribunal has appointed Mr.R.Varadharajan as the Chairman and Mr.Prakul Thadi as the Scrutinizer for the said meeting. The above mentioned Scheme of Arrangement (Demerger), if approved in the meeting, will be subject to the subsequent approval of the Tribunal.

FOR TRIVITRON HEALTHCARE PRIVATE LIMITED SD/

Place: Mumbai Mr. Seshadri Vasudeva Date: 14th July, 2023 Authorised Signatory

The Notice of the 27th AGM and the Annual Report for financial year 2022-23 is available and can be downloaded from the website of National Securities Depository Limited (NSDL) https://www.evotina.nsdl.com

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rule, 2014 (as amended), the members are provided with the facility to cast their vote on a resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system (e-voting) provided by NSDL. The voting rights of the Members shall be in proportion to the Equity Shares held by them in the paid-up equity shares capital of the Company as on Tuesday, August 1, 2023 (cut-off date).

Mr. J. H. Ranade Membership No.F4317 & CP No.2520 or failing him Mr. Sohan J. Ranade Membership No.A33416 & CP No.12520 or failing him Ms. Tejaswi P. Jogal, Membership No.A29608 & CP No.14839 (any one of them), Partners of JHR & Associates, Company Secretaries have been appointed as the scrutinizer to scrutinize the e-voting process (remote e-voting before the AGM and during the AGM) in a fair and transparent manner. The remote e-voting period will commence on Friday, August 4, 2023 at (9:00 a.m. IST) and ends on Monday, August 7, 2023 at (5:00 p.m. IST). During this period. Members may cast their vote electronically. The remote e voting module shall be disabled by NSDL thereafter. Those members, who shall be present in the AGM through VC/OVAM facility and had not cast their votes on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through remote e-voting system during the AGM. The members who have cast their votes by remote evoting prior to the AGM may also attend / participate in the AGM through VC/OVAM, but shall not be entitled to cast their votes again.

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the notice has been sent electronically by the Company and holds shares as of the cut-off date may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in. However, if he/she is already egistered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing user ID and password for casting the votes.

If you are holding shares in physical form or if you have not registered your mail address with the Company/ Depository can cast their vote through remote e-voting or through the e-voting system during the meeting, you may please follow below instructions for obtaining login details for e-voting:

Physical Please send a request to the registrar and Transfer Agent of the Holding Company M/s MCS Share Transfer Agent Ltd (RTA) providing

Folio-No. name of shareholders, scanned copy of the share certificate (front & back), PAN (Self-attested scanned copy of PAN Card). Aadhar (Self attested scanned copy of Aadhar card) for registering email address.

Demat Please contact your Depository Participant (DP) and register your Holding email address in your demat account as per the process advised by your DP.

For details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM. If you have any queries relating to remote e-voting. Please refer to the frequently asked questions (FAQ) and e-voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com and contact at 022-48867000 and 022-24997000 or send a request to evoting@nsdl.co.in.

In case of any grievances connected with facility for voting by electronics means, please contact Ms. Veena Suvarna, NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 Email:evoting@nsdl.co.in/ veenas@nsdl.co.in, Tel: 91 22-48867000 and 022-24997000

Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Rules thereunder, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 29th July, 2023 to Tuesday, 8th August, 2023 (both days inclusive) for the purpose of holding 27th Annual General Meeting of the Company and payment of Dividend, if declared.

For any shares related queries/ correspondence, the Shareholders are requested to contact Registrar and Transfer Agent of the Company M/s.MCS Share Transfer Agent Ltd., Office No.3B3, 3" Floor "B" Wing, Gundecha Onclave Premises Co-op Society Ltd., Kherani Road, Sakinaka, Andheri (East), Mumbai – 400 072, Ph.:022-28516021 / 28516022 / 46049717, Email: elpdeskmum@mcsregistrars.

s.com.	By Order of the Board For IHP Finvest Limited		GM. For E.I.DParry (Inc
	Sd/- Saishwar Dalvi Company Secretary	Place:Chennai Date :July 14, 2023	Biswa N Sr. Vice President – Legal and Compan

Remote e-voting:

Members are provided with the facility to cast their votes electronically, through the e-voting services provided by KFin on all Resolutions set forth in the Notice. The remote e-Voting facility will be available during the following period:

Commencement of remote e-Voting	9 a.m. (IST) on Saturday, August 5, 2023
End of remote e-Voting	5 p.m. (IST) on Tuesday, August 8, 2023

Members may note that:

- a) The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be disabled by KFin after the end of remote e-voting; b) Once the vote on a resolution is cast by the member, the member cannot change i subsequently;
- c) The facility for voting will also be made available during the AGM, and those Members present in the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-Voting system during the AGM;
- The Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may d) also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again;
- The manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode physical mode and for shareholders who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of the AGM:
- Only persons whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories on the cut-off date i.e., Wednesday, August 2, 2023, shall be entitled to avail the facility of remote e-Voting or e-Voting during the AGM. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up Equity share capital of the company as on the Cut-Off date: and
- Any person, who becomes a Member of the Company after dispatch of the g) Notice of AGM and Annual Report but on or before the cut-off date, may write to KFin at evoting@kfintech.com or to the company at investorservices@parry.murugappa.com requesting for User ID and Password.

Manner of ioining the AGM:

Members will be able to attend the AGM through VC/OAVM facility provided by KFin and the same can be accessed at https://emeetings.kfintech.com/ by using the credentials sent to the Members. Members may kindly refer to the detailed guidelines given in the Notice of the AGM for joining AGM through VC/OAVM.

Shareholders participating through the VC facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Registering / updating e-mail address:

Members who have not registered their e-mail address are requested to register the same with their respective Depository Participants and Members holding shares in physical mode are requested to update their email address with KFin. Members may kindly refer to the Notice of the AGM for detailed guidelines in this regard.

For any queries / grievances connected with the e-voting, attending the AGM through VC / OAVM, Members may please visit "Help" and "FAQs" sections or refer to e-Voting user manual available in the "Downloads" section of the website of KFin for e-Voting at https://evoting.kfintech.com.

Members may also contact KFin for any queries / grievances at the following address Ms. Sheetal Doba, Manager – Corporate Registry KFin Technologies Limited Unit: E.I.D.-Parry (India) Limited, Selenium Building, Tower-B, Plot No 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddy, Telangana – 500 032. e-mail: s<u>heetal.doba@kfintech.com / evoting@kfintech.com</u> Phone: 040 67161509 or Toll free No. 1800-309-4001.

The grievances can also be addressed to the Company Secretary of the Company by sending an e-mail to investorservices@parry.murugappa.com.

Intimation on Book Closure:

rom Thursday, August 3,	Share Transfer Books of the Company will remain closed 2023 to Wednesday, August 9, 2023 (both days
nclusive) for the purpose of A	For E.I.DParry (India) Limited
	Sd/-
lace : Chennai	Biswa Mohan Rath
ate : July 14, 2023	Sr. Vice President – Legal and Company Secretary











(स्थावर मालमत्तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये) ज्याअर्थी. खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑप सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४/२००२) अंतर्गत युनिटी स्मॉल फायनान्स बॅंक लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७ आणि **कॉर्पोरेंट कार्यालय:** ५वा मजला, सेंट्रम हाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिन सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००९८ चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार खालील कर्जदारांना संदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत खालील तक्त्यात नमुद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

is for general information that I, Abdull Khan S/o Raies Ahmad Khan R/o Fukaniya

Govandi, Mumbai, Maharashtra-400043 declare that name of mine and my father has been wrongly written as Abdullah and Mohammad Raies in my Diploma Graduation Post Graduation educationa documents. The actual name of mine and my father are Abdullah Khan and Raies Ahmad Khan respectively which may

	दी	वसुली आणि । प्रताप को-ऑप ोपारिवाला इमारत, श्	गरेटिव्ह बँक लि.	
		सार्वजनिक लि	लाव सूचना	
अ. क्र.	निर्णय कर्जदाराचे नाव	वसूली प्रमाणपत्र क्र. आणि प्राप्त केल्याची तारीख	आरक्षित मूल्य	मालमत्तेचे वर्णन
۶.	श्रीमती रिना संजय खंडागळे व श्री. संजय विक्रम खंडागळे	१४०७/२०२० दिनांक ३०.१२.२०२०	रु. ६५,३१,000/- (रुपये पासष्ट लाख एकतीस हजार फक्त)	फ्लॅट क्र.३०१, इमारत क्र.१५, महावीर पॅलेस, दिपक हॉस्पिटल रोड, महावीर नगर फेझ-२, मिरा रोड पुर्व, ठाणे -४०११०७. क्षेत्र ८८८ चौ.फु. बिल्टअप.

विशेष वसुली आणि विक्री अधिकारी इच्छुक पक्षांकडून वरील नमुद केलेल्या स्थावर मालमत्ते सेंदर्भात जे जेथे आहे, जे आहे ते या तत्वावरे लिलाव विक्रीकरिता सीलबंद

- कार्यालयातून कोणत्याही कामकाजाच्या दिवसात तसेच तपासणीच्या तारखेच्या वेळी रु.१००/ , मालमत्तेची तपासणी ०५.०८.२०२३ रोजी सकाळी १२.०० ते दुपारी २.०० दरम्यान निर्धारित
- इच्छूक बोलीदाराने मालमत्तेकरिता बोलीच्या रकमेच्या १५% व्याजमुक्त इसारा रक्कमेसह त्यांची बोली सीलबंद पाकिटात द प्रताप को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई च्या नावे पीओ/डीडी पाठवावी. दि.१४.०८.२०२३ रोजी किंवा त्यापूर्वी दु.३.०० वा. मालमत्तेसाठी वरील भुलेश्वर कार्यालयात एसआरओ द्वारे बोली प्राप्त केली जाईल. मालमत्तेची निविदा दि.१४.०८.२०२३ रोजी दु.३.३० वाजता हुकूमनामा धारक बँकेच्या कार्यालयात उघडली जाईल अर्थात दि प्रताप को-ऑपरेटिव्ह बँक लि. सोपारीवाला इमारत, १०४, भुलेश्वर, मुंबई-४००००२ येथे पात्र
- उर्वरित ८५% रक्कम भरण्यात यशस्वी बोलीदार अयशस्वी ठरला, त्याचप्रमाणे, यशस्वी बोलीदाराने लिलावाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत संपूर्ण रक्कम भरण्यात अयशस्वी झाल्यास
- सर्व शुल्क आकारणी, कर, सोसायटी देय आणि/किंवा मालमत्तेवर जमा झालेले कोणतेई दायित्व /मालमत्तेच्या विरुद्ध जमा झालेले जावक यशस्वी बोलीदाराने वहन केले पाहिजे. मालमत्तेवरील सध्याच्या जमा झालेल्या दायित्वांची माहिती नाही आणि जर असेल तर ती यशस्वी बोलीटागकड
- ढकलण्याचा/रद्द करण्याचा आणि लिलाव विक्रीच्या अटी व शर्तींमध्ये कोणतीही पूर्वसूचना
- बोलीदाराकडून उद्भवलेल्या कोणत्याही खर्च आणि परिणाम विवादासाठी हुकूमनामाधारक बँव
- सूचित करण्यात येते की त्यांनी लिलावाच्या तारखेला म्हणजेच १४.०८.२०२३ रोजी भुलेश्व
- शुक्रवार, १४ जुलै, २०२३ रोजी माझ्या हस्ते किंवा या कार्यालयाच्या शिक्कयानिशी

सही/

संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ सहवाचिता कंपनी कायदा २०१३ (कायदा) चे कलम १२४(६) आणि गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) सुधारित अधिनियम, २०१७ द्वारे पुढे सुधारित तरतूदीनुसार दिनांक ३ मार्च, २०१७ रोजीच्या अधिसूचनेप्रमाणे (यापुढे अधिनियम म्हणून उल्लेख)

अधिक काळाकरिता भागधारकाद्वारे लाभांशासंदर्भात रोख केलेले नाही असे सर्व शेअर्स गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरीत केले जातील. ज्यांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतर होण्यास पात्र आहेत अशा संबंधित भागधारकांना योग्य कारवाई करण्यासाठी सदर नियमाअंतर्गत कंपनीकडे उपलब्ध असलेल्या त्यांच्य

पत्त्यावर विहित पत्रव्यहार करण्यात आलेला आहे. यापुढे अधिनियमाच्या नियम ६(३) नुसार कंपनीने अशा भागधारकांचे तपशिल, त्यांचे शेअर्स व त्यांचे फोलिओ क्रमांक किंवा डिपीआयडी - क्लायंट आयडी त्यांच्या <u>www.makerslabs.com</u>

वेबसाईटवर अपलोड केलेले अहोत. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांच्या माहिती व आवश्यक कारवाईकरिता वेबसाईटचा संदर्भ घ्यावा. कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(६) सहवाचिता त्यातील नियमासह येथे सूचना देण्यात येत आहे

एसएम डायकेम लिमिटेड **णीकृत कार्यालय:** ३, नारायण इमारत, २३ एलएन रोड, दादर-पुर्व, मुंबई-४००००१. **ईमेल:** got2invest@rediffmail.com

(सीआवएन: यु२४११०एमएच१९८२पीएलसी०२७३०७)

सूचना राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई (एनसीएलटी) यांच्याद्वारे देण्यात आलेल्या निर्देशनाच्या पर्ततेनसा येथे सूचना देण्यात येत आहे की, भागभांडवल कपातीवाबत सीपी-२२४/एमबी/२०२१ मधील १६ जून २०२३ रोजी एनसीएलटीद्वारे मंजूर आदेशाची प्रमाणित प्रत दिनांक ५ जुलै, २०२३ रोजी कंपनी निबंधक महाराष्ट्र, मुंबई (आरंओसी) यांच्याकडे एसएम डायकेम लिमिटेडद्वारे साँदर करण्यात आली होती आणि कपातीचे अहवालासह सदर आदेश दिनांक १३ जुलै, २०२३ रोजीचे मांडवल कपाती निश्चितीचे आदेश नोंदणी प्रमाणपत्रानुसार आरओसीद्वारे निश्चित व नोंद करण्यात आले.

एसएम डायकेम लिमिटेडच्या वतीने व करित सही∕∙

निलेश गांधी संचालव डीआवएन:000२८५३६

दिनांक: १४ जुलै, २०२३ ठिकाण: मुंबई

SM

जाहीर सुचना

कै. काशिनाथ धर्मा म्हात्रे, राहणार- नेहरु नगर एस.टी. डेपो, आगरी समाज चाळ शिवसृष्टी रोड, कुर्ला (पूर्व), मुंबई-४०००२४, यांचे दिनांक १७/०२/२०२० रोजी निधन झाल्यमुळे त्यांच्या पश्चात त्यांच्या वारसांनी दाखला मिळणेकामी मा. तहसिलदार कुर्ला, मुलुंड . येथे अर्ज केला आहे. तरी वारस दाखल्यासंबंधी कोणाची काही हरकत असल्यास १५ दिवसॉच्ट आत मा. तहसिलदार कुर्ला, मुलुंड यांचे कार्यालयात येऊन लेखी कळवावे. अन्यथा कोणांच हरकत नाही असे समजून के काशिनाथ धर्मा म्हात्रे यांचे वारस आहे. वारसांची नावे खालीलप्रमाणे

क्रमांक	नाव	वय	नाते
१.	श्रीमती. हिरा काशिनाथ म्हात्रे	૬૪	पत्नी (विधवा)
२.	सौ. कविता अतिश हारदे	३८	मुलगी (विवाहीत)
३ .	श्री. हेमंत काशिनाथ म्हात्रे	ঽ७	मुलगा
۲.	सौ. रुपाली विद्याधर पाटील	३४	मुलगी (विवाहीत)
ષ.	श्री. समीर काशिनाथ म्हात्रे	३३	मुलगा
आपले नाव	ल वारसांव्यतिरीक्त कोणीही वारस नाहीत. १५ दि त्र ग्राह्य धरण्यात येणारी नाही. असे समजून श्रीमती. कि	रा काशिनाः	थ म्हात्रे यांच्या नावाने
वारस दाख	बला देण्यात येईल. श्री	मता. इतर	ा काशिनाथ म्हात्रे



सीआयएन:एल६५९२०एमएच१९९६पीएलसी१०३१८४ नोंदणीकृत कार्यालयः कन्स्ट्रवशन हाऊस, २रा मजला, ५, वालचंद हिराचंद रोड, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१. द्रा.:+९१-२२-२२६१८०९१, +९१-२२-२२७०५१५०, ई-मेलःihpfinvest@yahoo.co.in

२७व्या वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **आयएचपी फिनवेस्ट लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची **२७वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **मंगळवार, ८ ऑगस्ट, २०२३ रोजी दु.३.००वा. (भाप्रवे)** एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य द्रकश्राव्य **माध्यमातून (ओएव्हीएम)** होणार आहे. सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/ २०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१९/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर. २०२२ (एमसीए परिपत्रके) नुसार सदर सभा होईल. कंपनीने वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता संपर्ण वार्षिक अहवालासह एकत्रित २७व्या एजीएमची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदाराकडे नोंद आहेत त्यांना १४ जुलै, २०२३ रोजी ई-मेलने पाठविले आहे. एमसीए व सेबी परिपत्रकानुसार वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत्र विनंती केलेल्या भागधारकांव्यतिरिक्त वार्षिक अहवाल–२०२२–२३ सह एजीएम सूचनेची वास्तविक प्रत सदस्यांना पाठविली जाणार नाही.

सदस्यांनी नोंद घ्यावी की, वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवालासह २६व्या एजीएमची सूचना एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारितप्रमाणे एनएसडीएलद्वारे देण्यात येणाऱ्या विद्युत मतदान प्रणालीने (ई-वोटिंग) एजीएमच्या सूचनेत नमुद ठरावांवर त्यांचे मत देण्याची सुविधा दिलेली आहे. नोंद दिनांक **मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३** रोजी कंपनीचे भरणा केलेले समभाग भांडवलातील त्यांच्याद्वारे धारण समभागांच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील.

ई-वोटिंग प्रक्रिया (एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंग) योग्य व पारदर्शकरित्य संचालनाकरिता तपासनीस म्हणून जेएचआर ॲण्ड असोसिएटस्, कंपनी सचिवचे भागीदार कार्यरत कंपनी सचिव **श्री. जे.एच. रानडे,** सदस्यत्व क्र.एफ४३१७ व सीपी क्र.२५२० आणि त्यांच्या गैरहजेरीत **श्री** <mark>सोहन जे. रानडे,</mark> सदस्यत्व क्र.ए३३४१६ व सीपी क्र.१२५२० आणि त्यांच्या गैरहजेरीत **कुमारी तेजस्वी पी. जोगल,** सदस्यत्व क्र.ए२९६०८ व सीपी क्र.१४८३९ (त्यापैकी कोणतेही एक)⁻यांची नियक्ती केली आहे.

रिमोट ई-वोटिंग कालावधीत **शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३ रोजी (स.९.००वा. भाप्रवे)** प्रारंभ होईल आणि **सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३ रोजी (सायं.५.००वा. भाप्रवे)** समाप्त होईल. सदर कालावधी दरम्यान सदस्यांना विद्युत स्वरुपात मत देता येईल. तद्नंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई–वोटिंग बंद केले जाईल. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेने एजीएममध्ये उपस्थित सदस्य ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नाही किंवा त्यांना असे करण्यास रोखलेले नाही त्यांना रिमोट ई-वोटिंग प्रणालीने एजीएम दरम्यान मत देण्याचा अधिकार असेल. एजीएमपूर्वी रिमोट ई–वोटिंगने जे सदस्य त्यांचे मत देतील त्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

जर कोणा व्यक्तीने कंपनीद्वारे विद्युत स्वरुपात सूचना वितरण केल्यानंतर कंपनीचे शेअर्स प्राप्त करू कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंद तारखेला भागधारणा घेतली असेल त्यांनी www.evoting.nsdl.com वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि रिमोट ई–वोटिंगकरिता यापुर्वीच एनएसडीएलसह नोंद असल्यास त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास किंवा तुमचे ई–मेल कंपनी/ठेवीदाराकडे नोंद नसल्यास त्यांनी रिमोट ई–वोटिंगमार्फत त्यांचे मत द्यावे किंवा सभे दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने मत द्यावे. लॉगइन तपशील ई-वोटिंगकरिता प्राप्त करण्यासाठी खालील सूचनांचे पालन करावी.

वास्तविक कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी मे. एमसीएस शेअर ट्रान्सफर

Share Certificate

NOTICE

Mrs. Savitridevi Manwar Rawat a member of the Chandresh Kiran Co-operative Housing Society Ltd., having address at Near Kapol School, Shankeshwar Nagar Achole Road, Nallasopara (E), Palghar: 401 209 and holding flat/tenement No. B/101 in the building of the society, died on 12/03/2020 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the member in the capital/property of the society within a period of 15 days from the

मंबई लक्षदीप 🔇

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Folio No. 00033974 and Share Certificate No. 9745 for 1000 shares bearing Distinctive No. from 1208501 to 1209500 standing in the name of Manoj Prasad Allies Manoj Kumar in the Book of Lupin Limited, has been lost and the advertiser has applied to the Company for issue of duplicate share certificates in lieu thereof. Any persons who have claims on the said shares should lodge such claims with the company's Registrar and Transfer Agent Link Intime India Pvt. Ltd., C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West) Mumbai- 400083 within 15 days from the date of notice failing which the Company will proceed to issue duplicate share certificate in respect of the said shares Sd/

Date : 15.07.2023 Name of Shareholder Place : Ranchi Manoi Kumar Manoj Kuma (New Name of Share Holder)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my client "SOHARAT ALI" the owner of Flat No., A-502 Ostwal Paradise Building No. 08 CHS Ltd., Opp. Shivar Garden, Mira-Bhayander Road, Mira Road (East), Dist. Thane-401107. That my client was in possession of the Original Share Certificate Bearing No. 88, distinctive No. 436 to 440 (both inclusive) issued by the OSTWAL PARADISE BUILDING NO. 08 CHS LTD. of the above said Flat has been lost/ misplaced on 10.06.2022 from my Shop and a complaint has been lodged at Naya Nagar Police Station on 13.07.2023, bearing Lost Report No. 20403-2023

That any person finding the said Original Share Certificate, should hand over to my client. That any person having any right nterest, claim, charge on the basis of the said Original Share Certificate, should stake claim, if any, within 15 days from the date of publication of this Notice and after stipulate time, my client shall disown the said original Share Certificate.

Advocate Yash K. Dabhole

Shop No. 10 Vasudev Complex Kanakia Mira Road (East) Date: 15/07/2023

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the publicat large that my client "SOHARATALI S SHAIKH" the owner of Flat No., A-503 and Shop No.012, Ostwal Paradise Building No. 08 CHS Ltd., Opp. Shivar Garden, Mira-Bhayander Road, Mira Road (East), Dist. There 401107. That my client was in Thane-401107. That my client was in possession of the Original Share Certificate pearing No. 89, distinctive No. 441 to 445 (Flat No. A-503) bearing No. 12, distinctive No. 56 to 60 (Shop No. 012) (both inclusive) issued by the OSTWAL PARADISE BUILDING NO. 08 CHS LTD. of the above said Flat & Shop, has been lost/ misplaced on 10.06.2022, from my Shop and a complain has been lodged at Naya Nagar Police Station on 13.07.2023, bearing Lost Report No. 20399-2023 of Flat No. A-503 & 20400

2023 of Shop No 12 That any person finding the said Original

Share Certificate, should hand over to my client. That any person having any right, interest, claim, charge on the basis of the said Original Share Certificate, should stake claim, if any, within 15 days from the date of publication of this Notice and after stipulated time, my client shall disown the said origination

Advocate Yash K. Dabhole

Shop No. 10 Vasudev Complex Kanakia Mira Road (East) Date: 15/07/2023

	ाद्याच्या कलम १३ ⁻	असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित क चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनप	कोर्समेन्ट) रूल्स,		ल ७ वर्षां दरम्यान कोणतेही लाभांश वॉरंटस् रोख केलेले नसल्य अर्स आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरीत केले जा		भागधा	स्व	जंट लि. (आ कॅन प्रत (दश	र्शनीं वम	मागील), पॅ	र्गेन (पॅनका <u>ः</u>	र्डची स्वसाध	क्षांकीत स्कॅ	र्जन प्रत),	publication of this notice, wit such documents and othe support of his claims/obje
२००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप घेतलेला आहे.	1 असलेल्या अधिका	राअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा खाल	ना नमुद तारखेला		ागधारणा असणाऱ्या भागधारकांचे भागप्रमाणपत्र तद्नंतर सहाजीकच वहार योग्य नसतील. भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, कंपनीने				ाधारकार्ड (अ ठवावे.	माधारकार्डर्च	ो स्वसाक्षांर्क	तित स्कॅन प्रत	त) तुमचे ई-	मेल नोंद क	रण्यासाठी	transfer of shares and inte deceased member in the cap
अ. कर्जदार/सह-कर्जदार/तारणकर्ता/	मागणी सूचना	स्थावर मालमत्तेचे तपशील	ताबा दिनांक		पहार पाण्य नसताला. मानवारफाना कृपया नांद व्यापा फा, कपना केलेले तपशील हे सदर अधिनियमानुसार आयईपीएफच्या प्राधिकरणान		डिमॅट		ज्यायः मचे डीपीद्वारे	रे सल्लानसार	र तमच्या वि	डिमॅट खात	यात तमचे	ई-मेल नों	ांद करावे	of the society. If no claims/o received within the period
 जामिनदाराचे नाव व कर्ज खाते क्रमांक १. श्रीमती हर्षा चंदा मेंघानी 	दिनांक व थकबाकी २२.०९.२०२२	्र श्रीमती हर्षा चंदा मेंघानी आणि श्री. चंदा टिकमदास मेंघा	ताबा प्रकार ानी १२.०७.२०२३		चि हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे दुय्यम भागप्रमाणपत्र विव				ाणि कृपया तु							above, the society shall be free the shares and interest of th
(कर्जदार/तारणकर्त्या)	रु.२२,१२,६६६.२५	यांच्या नावे असलेले दुकान क्र.४०, तळमजला, सिटी सेन	न्टर सांकेतिक		मजावी. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या शेअर्ससंदर्भात अधिनि ए खात्यात अशा शेअर्स हस्तांतरणासाठी कंपनीद्वारे आवश्यक कॉर्पोरेत				बाबत तपइ							member in the capital/prop
२. श्री. चंदा टिकमदास मेंघानी (सह-कर्जदार/तारणकर्ता)	(रुपये बावीस लाख बारा हजार सहाशे	प्रिमायसेस को–ऑप. सोसायटी लि., सीटीएस क्र.३४२, ग पहाडी, तालुका बोरिवली, एस.व्ही. रोड, गोरेगाव (पश्चिम		केली जाईल.	. खात्यात अशा राजस हस्तातरणासाठा कपनाद्वार आवरयक कापारत	. कारवाइ			प्रश्न असल्य							society in such manner as under the bye-laws of the s
(कर्ज खाते क्र.:	सहासष्ट आणि पैसे	मुंबई-४०००६२, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ७.३० चौ.मी. बिल्टअ	яч	संबंधित भागधारकां	नी पुढे कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफकडे हस्तांतरीत श्र	अर्सनंतर			जंकरिताचे ई- केंवा संपर्क							claims/objections, if any rece society for transfer of share an
0११३0११00000५४)	पंचवीस फक्त)	क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि मालमत्तेच्य चतुसिमा (साईटनुसार): उत्तरेस: हिरेन शॉपिंग सेन्टर; पुर्वेर			<u>in</u> या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या तपशिलानुसार आयईपीए	फ़कडील			कथा सपक dl.co.in व			9000 q	0 4 4 - 4 5	8779000	ାକ୍ୟା	the deceased membe
		एस.व्ही. रोड; पश्चिमेस: आतील रस्ता; दक्षिणेस: साईबा			भर्सवर दावा करता येईल.				तदान सुविधेब			तल्यास कृपर	या संपर्क कु	मारी वीणा	। सुवर्णा,	capital/property of the socie dealt with in the manner pro-
		कॉम्प्लेक्स.			ॉगस्ट, २०२३ पर्यंत संबंधित भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहा द आवश्यकतांची पूर्तता करून अधिनियमात विहित प्रक्रियेनुसार देय		एनएसर्ड	ीएल, ४था	। मजला, ए वि	विंग, ट्रेड वर	र्ल्ड, कमला	मिल्स कंपा	ऊंड, सेनाप [ँ]	ती बापट माग	र्ग, लोअर	the bye-laws of the society. A registered bye-laws of the
 २ १. श्री. चंदा टिकमदास मेंघानी (कर्जदार/तारणकर्ता) 	२२.०९.२०२२ रु.२७,१८,३४१.००	श्री. चंदा टिकमदास मेंघानी आणि श्रीमती हर्षा चंदा मेंघा यांच्या नावे असलेले दुकान क्र.६६, तळमजला, सिटी सेन			गाकडे असे शेअर्स हस्तांतरीत केले जातील.	unvarun			0१३, ई-मे			l.co.in/so	onis@nsc	dl.co.in, र	दूर.:९१-	available for inspection
२. श्रीमती हर्षा चंदा मेंघानी	(रुपये सत्तावीस लाख			तुम्हाला विनंती आहे	की, रद्द केलेले धनादेश पृष्ठ आणि इतर केवायसी दस्तावेज यासह अ) व 0२२-२) ०१३ च्या क			वियागः	्रांचर्गन नगन	नी जगग रो	थे सन्तरम	claimants/objectors, in the o society/with the secretary of
(कर्जदार/तारणकर्त्या) (कर्ज खाते क्र.:	अठरा हजार तिनशे एकेचाळीस फक्त)	पहाडी, तालुका बोरिवली, एस.व्ही. रोड, गोरेगाव (पश्चिम मुंबई-४०००६२, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ७.८९ चौ.मी. बिल्टअ			गरतूद करून आणि आमचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी य				७९३ व्या फ की, कंपनीच							between 10.00 A.M. to 16.30 F date of publication of the notice
0११३०११०००००५८)	. ,	क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि मालमत्तेच	या	कळवून तुमच्याद्वारे ध करण्यात यावा.	ारण समभागावर कंपनीकडे असलेले देण्यात न आलेल्या लाभांशाव	ोल दावा			ार, ८ ऑगस्							of expiry of its period.
		चतुसिमा (साईटनुसार): उत्तरेस: स्थित इमारत; पुर्वेस: एस.व्ह रोड; पश्चिमेस: स्थित इमारत; दक्षिणेस: रस्ता.	हो.		संबंधित भागधारकांनी कृपया कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रति	रेधी यांना			स्तांतर पुस्तव							Place: Nallasopara (E) Date: 15/07/23 For a
३ १. मे. शगुन मेन्स वेअर (कर्जदार)	२२.०९.२०२२	१) श्री. चंदा टिकमदास मेंघानी आणि श्रीमती हर्षा चंदा मेंघा		पुजाल माहिताकारता स संपर्क करावा.	ער איזאטער איזאראי אייראי אריאי אייראי אייראייאי אייראיייאייאייא אוווא אייראיין אייראיין אייראיין אוווא אייראי	-11 -11 11			/पत्र व्यवहारा							The Chan
२. श्री. चंदा टिकमदास मेंघानी (कर्जदार/तारणकर्ता)	रु.२९,७१,८२९.५६ (रुपये एकोणतीस	यांच्या नावे असलेले दुकान क्र.६६, तळमजला, सिटी सेन प्रिमायसेस को–ऑप. सोसायटी लि., सीटीएस क्र.३४१			लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड				न्सफर एजंट हि अंधेरी (पू.), र्							(Stamp)
(कजदार/तारणकता) ३. श्रीमती हर्षा चंदा मेंघानी	(रुपय एकाणतास लाख एकाहत्तर हजार	३४२, गाव पहाडी, तालुका बोरिवली, एस.व्ही. रोड, गोरेग	गव		युनिट: मेकर्स लॅबोरेटरीज लिमिटेड				^{કાઘરા} (પૂ.), ર્ kmum@r						०४९, इ-	Ho
(जामिनदार/तारणकर्त्या) (कर्ज खाते क्र.:	आठशे एकोणतीस आणि पैसे छपन्न	(पश्चिम), मुंबई-४०००६२, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ७.८९ चौ.म बिल्टअप क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आ		सी-१०१,	२४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३. ट्रा.११२-२२-४९४८६२७०									'. ळाच्या आ	ादेशान्वये	सूचना
(कज खात क्र.: ०१११३०१००००४५०१)	आाण पस छपन्न फक्त)	मालमत्तेच्या चतुसिमा (साईटनुसार): उत्तरेस: स्थित इमारत	त;		दूर.:९१-२२-४९१८६२७० मेकर्स लॅबोरेटरीज लिमिटे	डकरिता						आयए	र्चपी फिनव	वेस्ट लिमिरे	टेडकरिता	सूचना श्री. छनालाल शाह हे मॉडर्न
		पुर्वेस: एस.व्ही. रोड; पश्चिमेस: स्थित इमारत; दक्षिणेस	सः			सही/-								,	सही/-	ऑप.हौ.सो.लि., पत्ता: सुभाष लेन,
		रस्ता. २) श्रीमती हर्षा चंदा मेंघानी आणि श्री. चंदा टिकमदास मेंघा	ानी	ठिकाण: मुंबई		भी शर्मा		: १४ जुलै • जंजर् च	r, २०२३						वर दळवी नी सचिव	मुंबई-४०००९७ या सोसायटीचे सदस्य
		यांच्या नावे असलेले दुकान क्र.४०, तळमजला, सिटी सेन		दिनांक: १४ जुलै,	२०२३ कपन	। सचिव	ठिकाण	. મુષક						कपन	ना साचव	मॉडर्न वंदना को-ऑप.हौ.सो.लि
		प्रिमायसेस को–ऑप. सोसायटी लि., सीटीएस क्र.३४२, ग पहाडी, तालुका बोरिवली, एस.व्ही. रोड, गोरेगाव (पश्चिम														मजल्यावरील फ्लॅट क्र.ई/५ चे ध यांचे १४.०१.२००१ रोजी कोणतेह
		मुंबई-४०००६२, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ७.३० चौ.मी. बिल्टअ				, 	एज इ		ोत्रहा	$\overline{\mathbf{D}}$	निति	ìट				नेमता निधन झाले. श्री. समीर छन
		क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि मालमत्तेच्य चतुसिमा (साईटनुसार): उत्तरेस: हिरेन शॉपिंग सेन्टर; पुर्वेर			્રા	1-00	2018	२न्भ	лал	710	IITC	-9				सदर मयताचा मुलगा, संयुक्त
		एस.ब्ही. रोड; पश्चिमेस: आतील रस्ता; दक्षिणेस: साईबा				सीअ	गयएन: एल९९			लसी१३५९१	18					क्र.बीआरएल१-१०३०२-२०२३
विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस्	। येथे सावध करण्यात	एस.व्ही. रोड; पश्चिमेस: आतील रस्ता; दक्षिणेस: साईबा कॉम्प्लेक्स.	बा	Speed Relia	blitv नोंदणीकृत कार्यालय	सी अ ३०९, ए टू	गयएन: एल९ ९ ्झेड, इंडस्ट्रीय	यल इस्टेट,	गणपत राव	लसी१३५९ ९ कदम मार्ग,	१४ लोअर परव		0009३.			०५.०७.२०२३ रोजीचे नोंदणी
			^{ाबा} इनये आणि सदर	Speed Relia Value Perform	blitv नोंदणीकृत कार्यालय	सी अ ३०९, ए टू	गयएन: एल९९	यल इस्टेट,	गणपत राव	लसी१३५९ ९ कदम मार्ग,	१४ लोअर परव		00093.			
मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्कम ज	त्यांनी युनिटी स्मॉल मा करावी.	एस.व्ही. रोड; पश्चिमेस: आतील रस्ता; दक्षिणेस: सा ईबा कॉम्प्लेक्स. 1 येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू 1 फायनान्स बँक लिमिटेड यांच्याकडे वर नमुद केले	ाबा निये आणि सदर लेली रक्कम तसेच		blity नोंदणीकृत कार्यालय nance द	सीउ ३०९, ए टू र.:०२२-४७	गायएन: एल९ झेड, इंडस्ट्रीय ४८५६०३, वे	यल इस्टेट, बसाईट: १	, गणपत राव www.com	लसी१३५९१ कदम मार्ग, npuageir	१४ लोअर परव ndia.com	1				०५.०७.२०२३ रोजीचे नोंदणी करारनामाच्या आधारावर त्यांच्य फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र हस्तां सदस्याचे शेअर्स हस्तांतरणासाठी अज्
मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्कम ज प्रतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपल	त्यांनी युनिटी स्मॉल मा करावी.	एस.व्ही. रोड; पश्चिमेस: आतील रस्ता; दक्षिणेस: साईबा कॉम्प्लेक्स. 1 येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू	ाबा निये आणि सदर लेली रक्कम तसेच		blitv नोंदणीकृत कार्यालय	सीउ ३०९, ए टू र.:०२२-४७	गायएन: एल९ झेड, इंडस्ट्रीय ४८५६०३, वे	यल इस्टेट, ।बसाईट: ।	, गणपत राव www.com	लसी१३५९१ कदम मार्ग, npuageir	१४ लोअर परव ndia.com	1	अहवाल	66		०५.०७.२०२३ रोजीचे नोंदणी करारनामाच्या आधारावर त्यांच्य फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र हस्तां सदस्याचे शेअर्स हस्तांतरणासाठी अज् सोसायटीद्वारे सोसायटीच्या
मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्षम ज प्रतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपल लक्ष वेधण्यात येत आहे.	त्यांनी युनिटी स्मॉल् मा करावी. ब्ध वेळेच्या संबंधीत र	्पसं.ब्ही. रोड; पश्चिमेस: आतील रस्ता; दक्षिणेस: साईंबा कॉप्प्लेक्स. 1 येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू 1 फायनान्स बॅंक लिमिटेड यांच्याकडे वर नमुद केले सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरत्	बा नये आणि सदर लेली रक्कम तसेच द्दीकडे कर्जदारांचे		blity नोंदणीकृत कार्यालय nance द	सीउ ३०९, ए टू र.:०२२-४७	गायएन: एल९ झेड, इंडस्ट्रीय ४८५६०३, वे	यल इस्टेट, बसाईट: N I एकत्रित	, गणपत राव www.com	लसी१३५९१ कदम मार्ग, npuageir	१४ लोअर परव ndia.com	1	। अहवाल (र	୭. लाखात, ईर्प	गेएस व्यतिरिक्त)	०५.०७.२०२३ रोजीचे नोंदणी करारनामाच्या आधारावर त्यांच्य फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र हस्तां सदस्याचे शेअर्स हस्तांतरणासाठी अज्
मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्कम ज प्रतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपल	त्यांनी युनिटी स्मॉल् मा करावी. ब्ध वेळेच्या संबंधीत र	एस.व्ही. रोड; पश्चिमेस: आतील रस्ता; दक्षिणेस: सा ईबा कॉम्प्लेक्स. 1 येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू 1 फायनान्स बँक लिमिटेड यांच्याकडे वर नमुद केले	बा नये आणि सदर लेली रक्कम तसेच द्दीकडे कर्जदारांचे		blity नोंदणीकृत कार्यालय nance द	सीअ ३०९, ए ट्र र.:०२२-४७ वर्षाकरित	गायएन: एल९५ ,झेड, इंडस्ट्रीय ४८५६०३, वे गा एकमेव व	यल इस्टेट, 1बसाईट: 1 1 एकत्रित एकमेव	, गणपत राव www.com त अलेखाप	लसी१३५९९ कदम मार्ग, npuageir परिक्षित 1	ाध लोअर परव ndia.com वित्तीय नि	ा नेष्कर्षाचा	अहवाल (र एकत्रित			0५.०७.२०२३ रोजीचे नोंदणी करारनामाच्या आधारावर त्यांच्य फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र हस्तां सदस्याचे शेअर्स हस्तांतरणासाठी अर सो सायटीद्वारे सो सायटीच्या मिळकतीमधील, मयत सभासदाचे र भांडवल/मालमत्तेतिल सदर शेअर्स/ होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/
मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्षम ज प्रतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपल लक्ष वेधण्यात येत आहे.	त्यांनी युनिटी स्मॉल् मा करावी. ब्ध वेळेच्या संबंधीत र	्षसं.व्ही. रोड; पश्चिमेस: आतील रस्ता; दक्षिणेस: साईंबा कॉम्प्लेक्स. येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू र फायनान्स बॅंक लिमिटेड यांच्याकडे वर नमुद केले सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरत् प्राधिकृत अधिकारी, युनिटी स्मॉल फायनान्स	बा नये आणि सदर लेली रक्कम तसेच द्दीकडे कर्जदारांचे		नोंदणीकृत कार्यालय Iance द ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व	सीअ ३०९, ए टू र्.:०२२-४७ वर्षाकरित संग्लेलीतिमाही	गायएन: एल९ झेड, इंडस्ट्री ४८५६०३, वे गा एकमेव व संपलेनीतिमाही र	यल इस्टेट, ।बसाईट: N र एकत्रित एकमेव संपलेलीतिमाही	, गणपत राव www.com त अलेखाप संपलेलेवर्ष	लसी१३५९९ कदम मार्ग, npuageir परिक्षित 1 संपलेले वर्ष	१४ लोअर परव ndia.com वित्तीय नि संग्लेलीतिमाही	n नेष्कर्षाचा संपलेलीतिमाही	अहवाल (रू एकत्रित संगलेलीतिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष	0५.०७.२०२३ रोजीचे नोंदणी करारनामाच्या आधारावर त्यांच्य फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र हस्तां सदस्याचे शेर्आर्स हस्तांतरणासाठी अज सो सायटीद्वारे सो सायटीच्या मिळकतीमधील, मयत सभासदाचे स् भांडवल/मालप्रसेतील सदर शेर्आर्स/ होण्यास वारस किंवा अन्य दावेदागि यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप
मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्षम ज प्रतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपल लक्ष बेधण्यात येत आहे. दिनांक: १५.०७.२०२३, ठिकाण: मुं	त्यांनी युनिटी स्मॉल् मा करावी. ब्ध वेळेच्या संबंधीत र	्षसं.व्ही. रोड; पश्चिमेस: आतील रस्ता; दक्षिणेस: साईंबा कॉम्प्लेक्स. येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू र फायनान्स बॅंक लिमिटेड यांच्याकडे वर नमुद केले सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरत् प्राधिकृत अधिकारी, युनिटी स्मॉल फायनान्स	बा नये आणि सदर लेली रक्कम तसेच द्दीकडे कर्जदारांचे		blity नोंदणीकृत कार्यालय nance द	सी ३०९, ए टू र.:०२२-४७ वर्षाकरित संग्लेलीतिमाही ३१.०३.२३	गायएन: एल९ , झेड, इंडस्ट्रीय ४८५६०३, वे ाा एकमेव व संमलेलीतिमाही ३१.१२.२२	यल इस्टेट, ।बसाईट: N प्रकत्रित एकमेव संपलेलीतिमाही ३१.०३.२२	, गणपत राव www.com त अलेखाप संपतेलेवर्ष ३१.०३.२३	लसी१३५९९ कदम मार्ग, npuageir परिक्षित ^{संपलेले वर्ष} ३१.०३.२२	भेष लोअर परव ndia.com वित्तीय नि संग्लेलीतिमही ३१.०३.२३	n नेष्कर्षाचा संपलेलीतिमाही ३१.१२.२२	अहवाल (र एकत्रित संग्लेलीतिमाही ३१.०३.२२	संपलेले वर्ष ३१.०३.२३	संपलेले वर्ष ३१.०३.२२	0५.०७.२०२३ रोजीचे नोंदणी करारनामाच्या आधारावर त्यांच्य फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र हस्तां सदस्याचे शेअर्स हस्तांतरणासाठी अर सो सायटीद्वारे सो सायटीच्या मिळकतीमधील, मयत सभासदाचे स् भांडवल/मालप्रतेतील सदर शेअर्स/ होण्यास वास किंवा अन्य दावेदारी, यांच्याकडून काही दावे किंवा आवेप ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १
मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्षम ज प्रतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपल लक्ष वेधण्यात येत आहे.	त्यांनी युनिटी स्मॉल् मा करावी. ब्ध वेळेच्या संबंधीत र	्पसं.ब्ही. रोड; पश्चिमेस: आतील रस्ता; दक्षिणेस: साईंबा कॉप्प्लेक्स. 1 येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू 1 फायनान्स बॅंक लिमिटेड यांच्याकडे वर नमुद केले सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरत्	बा नये आणि सदर लेली रक्कम तसेच द्दीकडे कर्जदारांचे	Value Perforn अ. क.	नोंदणीकृत कार्यालय Iaance द ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व _{तपशिल}	सी ३०९, ए ट्र र.:०२२-४७ वर्षाकरित संगलेतीतमाही ३१.०३.२३ अलेखापश्चित	गयएन: एल९५ इनेड, इंडस्ट्रीय १४८५६०३, वे 11 एकमेव व संग्लेलीतिमाही ३१.१२.२२ अलेखापरिशीत	थल इस्टेट, । बसाईट: १ एकत्रित एकमेव संपलेनीतिमाही ३१.०३.२२ लेखापरिक्षीत	. गणपत राव www.com त अलेखाप संपलेलेवर्ष ३१.०३.२३ अलेखापश्चित	लसी१३४९९ कदम मार्ग, npuageir परिक्षित परिक्षित ^{संपलेले} वर्ष ३१.०३.२२ लेखागरिक्षीत	18 लोअर परव ndia.com वित्तीय नि संस्रेलेविमाही ३१.०३.२३ अलेखानश्चित	n नेष्कर्षाचा संपलेलीतिमाही ३१.१२.२२ अलेखापरिक्षीत	उहिवाल (र एकत्रित संग्लेलीतिमाही ३१.०३.२२ लेखापरिक्षीत	संपलेले वर्ष ३१.०३.२३ अलेखापरिक्षीत	संपलेले वर्ष ३१.०३.२२ लेखापरिक्षीत	0५.0७.२०२३ रोजीचे नोंदणी करारनामाच्या आधारावर त्यांच्य फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र हस्तां सदस्याचे शेअर्स हस्तांतरणासाठी अर सो सायटीद्वारे सो सायटीच्या मिळकतीमधील, मयत सभासदाचे र भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/1 होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी, यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १ सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम
मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्षम ज प्रतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपल लक्ष वेधण्यात येत आहे. दिनांक: १५.०७.२०२३, ठिकाण: मुं	त्यांनी युनिटी स्मॉल मा करावी. ब्ध वेळेच्या संबंधीत र बई	पस.व्ही. रोड; पश्चिमेस: आतील रस्ता; दक्षिणेस: साईंबा कॉम्प्लेक्स. 1 येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू 1 फायनान्स बॅंक लिमिटेड यांच्याकडे वर नमुद केले सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरत् प्राधिकृत अधिकारी, युनिटी स्मॉल फायनान्स	बा नये आणि सदर रेली रक्षम तसेच र्द्रीकडे कर्जदारांचे स बँक लिमिटेड	Value Perforn अ. क. १. कार्यचलनातून ए	नोंदणीकृत कार्यालय Iaance द ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व _{तपशिल}	सीव ३०९, ए ट्र र.:०२२ – ४७ वर्षाकरित संग्लेसीतिमाही ३९.०३.२३ अलेखापिक्षीत ३९४४५.९०	गयएन: एल९ झेड, इंडस्ट्री ४८५६०३, वे ग एकमेव व संग्रेलेगीतिमाही र ३१.१२.२२ अलेखापरिश्रीत ११६७६१.५६	यल इस्टेट, बसाईट: N I एकत्रित एकमेव संपलेतीतिमाही ३१.०३.२२ लेखापरिक्षीत १२९१९७०२	, गणपत राव www.com त अलेखाप संपलेलेवर्ष ३१.०३.२३ अलेखापश्चित ३७४५४७.२८	लसी १३४९१ कदम मार्ग, npuageir परिक्षित परिक्षित संपलेते वर्ष ३१.०३.२२ लेखापरिक्षीत ४२२३९५.१४	१४ लोअर परव ताdia.com वित्तीय नि संस्तेतीत्मिही ३१.०३.२३ अलेखारिक्षीत ३९१४५.९०	१ नेष्क्वि विमाही ३१.१२.२२ अलेखापरिक्षीत ११६७६१.५६	अहवाल (र एकत्रित संग्लेलीतिमाही ३१.०३.२२ लेखापरिक्षीत १२९१७०.०२	संपलेले वर्ष ३१.०३.२३ अलेखापरिक्षीत ३७४५४७.२८	संपलेले वर्ष ३१.०३.२२ लेखापरिक्षीत ४२२३९५.१४	0५.0७.२०२३ रोजीचे नोंदणी करारनामाच्या आधारावर त्यांच्य फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र हस्तां सदस्याचे शेअर्स हस्तांतरणासाठी अर सो सायटीद्वारे सो सायटीच्या मिळकतीमधील, मयत सभासदाचे र भांडवल/मालमतेतील सदर शेअर्स/1 होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी, यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासू १ सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधी शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्य
मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्षम ज प्रतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपल लक्ष वेधण्यात येत आहे. दिनांकः १५.०७.२०२३, ठिकाणः मुं वित्तरण संबन्ध म्याधित ग्रिकाण कर. २ मध्ये दिलेल्या वि	त्यांनी यु निटी स्मॉल मा करावी. ब्ध वेळेच्या संबंधीत र बई नेविदांद्वारे वाशी वि	पस.व्ही. रोड; पश्चिमेस: आतील रस्ता; दक्षिणेस: साईंबा कॉम्प्लेक्स. 1 येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू त फायनान्स बॅंक लिमिटेड यांच्याकडे वर नमुद केले सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरत् प्राधिकृत अधिकारी, युनिटी स्मॉल फायनान्स इंग्रेजिट्याया अधिपत्याखाली येणाऱ्या	बा नये आणि सदर तेली रक्षम तसेच द्वींकडे कर्जदारांचे स बैंक लिमिटेड क्षेत्राकरिता खाली न	अ. क. ७. क. ७. कार्यचलनातृन ए १. कार्यचलनातृन ए २. कार्यचलनातृन ए	नोंदणीकृत कार्यालय iance द ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व तपशिल कृण उत्पन्न (निवळ) निवळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक बाब आधि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	सीव ३०९, ए ट्र र.:०२२-४७ वर्षाकरित संग्लेसीतिमाही ३१.०३.२३ अलेखागिक्षीत ३९१४५.१० -१५०१०.५०	गयएनः एल९५ झेड, इंडस्ट्रीय ४८५६०३, वे ११ एकमेव द संस्तेत्तीतिमही ३१.१२.२२ अत्तेखापश्चित ११६७६५५६ १९६५०७	यल इस्टेट, बसाईट: N 7 एकमेव एकमेव संपलेतीतिमाही ३१.०३.२२ लेखापश्लित १२९१७.०२ १४९०.३७	गणपत राव www.com त अलेखाप संपलेतेवर्ष ३१.०३.२३ अलेखापश्चित ३७४४४७.२८ –१९८५८.४४	लसी १३४९१ कदम मार्ग, npuageir परिक्षित परिक्षित श्रग्३.१२ लेखापिक्षीत ४२२३९५१४ ३६६६.२१	18 लोअर परव वित्तीय नि संस्तेतीतिमही ३१.०३.२३ अलेखपरिक्षेत ३११४५.१० -१५०१६.८४	1 नेष्कर्षाचा संग्लेलीतिमाही ३१.१२.२२ अलेखामरिक्षेत ११६७६१.५६ ११६५.००	अहवाल (र एकतित संग्रेलेली तिमाही ३१.०३.२२ लेखापरिक्षीत १२९१७.०२ १४८.२४	संपलेले वर्ष ३१.०३.२३ अलेखापरिक्षीत ३०४५४७.२८ –११८५७.८८	संपलेले वर्ष ३ १.०३.२२ लेखापरिक्षीत ४२२३९५.१४ ३६६४.०८	0५.०७.२०२३ रोजीचे नोंदणी करारनामाच्या आधारावर त्यांच्य फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र हस्तां सदस्याचे शेअर्स हस्तांतरणासाठी अर सो सायटीद्वारे सो सायटीच्या मिळकतीमधील, मयत सभासदाचे र भांडवल/मालमतेतील सदर शेअर्स/1 होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/ यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १ सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधीत शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम वितरणासाठी त्यांच्या/तिच्या/दय्य आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपत्र
मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्षम ज प्रतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपल लक्ष वेधण्यात येत आहे. दिनांक: १५.०७.२०२३, ठिकाण: मुं रिकारण संपन्न मब्लावित त्यात रकाना क्र. २ मध्ये दिलेल्या ति कंत्राटी तत्वावर देण्यासाठी या क्षेत्र	त्यांनी युनिटी स्मॉल मा करावी. ब्ध वेळेच्या संबंधीत र बई नविदांद्वारे वाशी वि तील अनुभवी कंत्र	पस.व्ही. रोड; पश्चिमेस: आतील रस्ता; दक्षिणेस: साईंबा कॉम्प्लेक्स. 1 बेते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू 1 फायनान्स बॅंक लिमिटेड यांच्याकडे वर नमुद केले सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरत् प्राधिकृत अधिकारी, युनिटी स्मॉल फायनान्स र्ट्रानिविदा मार्गविण्याली येणाऱ्या 1टदाराकडून ई-निविदा मार्गविण्यात आल्या अ	बा ः नये आणि सदर तेली रक्षम तसेच र्द्सिकडे कर्जदारांचे स बँक लिमिटेड क्षेत्राकरिता खाली न गहेत.	अ. 	नोंदणीकृत कार्यालय Iaance द ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व तपशिल कृष उत्पन्न (निवळ) निव्वळ नफा/(तोटा)(ऊर, अपवादात्मक बाब आधि/र्किया विशेष साधारण बाबपूर्व) किरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आधि/र्किया विशेष साधारण बाबपूर्व) किरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आधि/र्किया विशेष साधारण बाबपूर्व)	सीव ३०९, ए ट्र र.:०२२ – ४७ वर्षाकरित संग्लेसीतिमाही ३९.०३.२३ अलेखापिक्षीत ३९४४५.९०	गयएन: एल९ झेड, इंडस्ट्री ४८५६०३, वे ग एकमेव व संग्रेलेगीतिमाही र ३१.१२.२२ अलेखापरिश्रीत ११६७६१.५६	यल इस्टेट, बसाईट: N I एकत्रित एकमेव संपलेतीतिमाही ३१.०३.२२ लेखापरिक्षीत १२९१९७०२	गणपत राव www.com त अलेखाप संपलेतेवर्ष ३१.०३.२३ अलेबारस्तित ३७४५४७.२८ -१५८५.४४ -१५८५.४४	लसी १३५९१ कदम मार्ग, npuageir परिक्षित संपलेले वर्ष ३१.०३.२२ लेखागरिक्षीत ४२२३९५१४ ३६६६.२१ ३६६६.२१	१४ लोअर परव ताdia.com वित्तीय नि संस्तेतीतिमही ३१.०३.२३ अलेखारिक्षीत ३९१४५.९०	१ नेष्क्वि विमाही ३१.१२.२२ अलेखापरिक्षीत ११६७६१.५६	अहवाल (र एकत्रित संग्लेलीतिमाही ३१.०३.२२ लेखापरिक्षीत १२९१७०.०२	संपलेले वर्ष ३१.०३.२३ अलेखापरिक्षीत ३७४५४७.२८	संपलेले वर्ष ३१.०३.२२ लेखापरिक्षीत ४२२३९५.१४ ३६६४.०८ ३६६४.०८	0५.0७.२०२३ रोजीचे नोंदणी करारनामाच्या आधारावर त्यांच्य फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र हस्तां सदस्याचे शेअर्स हस्तांतरणासाठी अर सो सायटीद्वारे सो सायटीच्या मिळकतीमधील, मयत सभासदाचे र भांडवल/मालमतेतील सदर शेअर्स/1 होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी, यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासू १ सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधी शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्य
मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्षम ज प्रतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपल लक्ष वेधण्यात येत आहे. दिनांकः १५.०७.२०२३, ठिकाणः मुं वित्तरण संबन ग्लाफित ग्रितरण संबन ग्लाफित	त्यांनी युनिटी स्मॉल मा करावी. ब्ध वेळेच्या संबंधीत न बई नेविदांद्वारे वाशी वि तील अनुभवी कंत्र रूप	पस.व्ही. रोड; पश्चिमेस: आतील रस्ता; दक्षिणेस: साईंबा कॉम्प्लेक्स. 1 येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू त फायनान्स बॅंक लिमिटेड यांच्याकडे वर नमुद केले सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरत् प्राधिकृत अधिकारी, युनिटी स्मॉल फायनान्स इंग्रेजिट्याया अधिपत्याखाली येणाऱ्या	ा ः नये आणि सदर तेली रक्षम तसेच द्वींकडे कर्जदागंचे स बँक लिमिटेड क्षेत्राकरिता खाली न गहित. यी निविदा साद्	अ. 	नोंदणीकृत कार्यालय iance द ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व तपशिल कृण उत्पन्न (निवळ) निवळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक बाब आधि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	सीव ३०९, ए ट्र र.:०२२-४७ वर्षाकरित संग्लेतीतिमाही ३१.७३.२३ अलेखापश्चित ३९४५.९० -१५०१७.५०	गयएनः एल९५ झोड, इंडस्ट्रीर ४८५६०३, वे ११ एकमेव व संस्रेलेतिमही इ.१.२.२ अलेखार्गकीत ११६५०७ १९६५०७	यल इस्टेट, बसाईट: २ १ एकन्रित एकमेव संपलेतीतिमही ३१.०३.२२ २१९१९७.०२ १४९०.३७ १४९०.३७	गणपत राव www.com त अलेखाप संपलेतेवर्ष ३१०३.२३ अलेखापश्चित ३७४५४७.२८ –१५८४.५४ –१५८४.५४ –१५४३.६७७	लसी १३५९१ कदम मार्ग, npuageir परिक्षित संपलेले वर्ष ३१.०३.२२ लेखागरिक्षीत ४२२३९५१४ ३६६६.२१ ३६६६.२१	१४ लोअर परव ताdia.com वित्तीय नि संग्रेलेवीतिमाही ३१.०३.२३ अलेखापरिक्षेत ३९१४५.९० -१५०९६.८४ -१५०९६.८४	त संग्रलेसीतिमाही ३१.१२.२२ अलेखागरिक्षीत ११६७६१.५६ ११६५.०७ ११६५.०७	अहवाल (र एकत्रित संग्रेलेतीनाही ३१.०३.२२ लेखापरिधीत १२९१९७.०२ १४८८.२४ १४८८.२४	संपलेले वर्ष ३ १.०३.२३ अलेखापरिक्षीत ३७४५४७.२८ –११८५७.८८ –११८५७.८८	संपलेले वर्ष ३१.०३.२२ लेखापरिक्षीत ४२२३९५.१४ ३६६४.०८ ३६६४.०८ २६७४.८५	०५.०७.२०२३ रोजीचे नोंदणी करारनामाच्या आधारावर त्यांच्य फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र हस्तां सदस्याचे शेअर्स हस्तांतरणासाठी अर सो सायटीद्वारे सो सायटीच्या मिळकतीमधील, मयत सभासदाचे स् भांडवल/मालमतेतील सदर शेअर्स/ होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी, यांच्याकडून काही दावे किंवा आधेप ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १ सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधीत शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्य आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदम्ठे पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत् दिलेल्या मुद्तीत जर काही दावे/आध
मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्षम ज प्रतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपल लक्ष वेधण्यात येत आहे. दिनांकः १५.०७.२०२३, ठिकाणः मुं वित्तंकः १५.०७.२०२३, ठिकाणः मुं प्रात रकाना क्र. २ मध्ये दिलेल्या f कंत्राटी तत्त्वावर देण्यासाठी या क्षेत्र दा क्र. कामाचे स्व २ ३	त्यांनी युनिटी स्मॉल मा करावी. ब्ध वेळेच्या संबंधीत र बई नविदांद्वारे वाशी वि तील अनुभवी कंत्र रूप	पसं.व्ही. रोड; पश्चिमेस: आतील रस्ता; दक्षिणेस: साईंबा कॉम्प्लेक्स. 1 बेते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू 1 फायनान्स बॅंक लिमिटेड यांच्याकडे वर नमुद केलें सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरत् प्राधिकृत अधिकारी, युनिटी स्मॉल फायनान्स र्ट्राटिटिटिटिटिटि तभाग कार्याल्याच्या अधिपत्याखाली येणाऱ्या 1टदाराकडून ई-निविदा मागविण्यात आल्या अ कोऱ्यानिविदांची अंदाजित किंमत इसाऱ्याच	ा ः नये आणि सदर तेली रक्कम तसेच र्द्रीकडे कर्जदारांचे स बँक लिमिटेड क्षेत्राकरिता खाली न नाहेत. यी निविदा सादर	अ. 	नोंदणीकृत कार्यालय Iance द् ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व तपशिल कृण उत्पन्न (निवळ) निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) Iकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) धीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) धीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	सीव ३०९, ए ट्र र.:०२२ – ४७ वर्षाकरित संपलेतीतिमाही ३१.७३.२३ अलेखापिक्षीत ३९१४५.९० –१५०१७.५० –१५०१७.५० –१३७४२.८१	गयएनः एल९५ झेड, इंडस्ट्रीर ४८५६०३, वे १९ एकमेव द संस्तेत्रीतिमही ३१.१२.२२ अलेखापश्चित १९६७६५५६ १९६५०७ ८४६४५	यल इस्टेट, बसाईट: २ १ एकन्रित एकमेव संपलेतीतिमही ३१.०३.२२ लेखापीक्षीत १२९१९७.०२ १४९०.३७ १४९०.३७ १४४.६४	गणपत राव www.com त अलेखाप संपलेतेवर्ष ३१०३.२३ अलेखापसित ३७४५४७.२८ –१५८४.५४ –१५४२.५७ –१५४३.६७७	लसी १३५९१ कदम मार्ग, npuageir परिक्षित संपलेले वर्ष ३१.०३.२२ लेखापश्चित ४२२३९६-१५ ३६६६.२भ ३६६६.२भ ३६६६.२भ ३६६६.२भ ३६६६.२भ	१४ लोअर परव ताdia.com वित्तीय नि संग्लेनी तिमही ३१.०३.२३ अलेखापक्षित ३९१४५.९० -१५०१६.८४ -१५०१६.८४ -१५७१६.८४ -१३७४२.१५	त मेष्क्वमिद्या संग्रतेलीतिमाही ३१.१२.२२ अलेखापरिक्षीत ११६७६१.५६ ११६५.०७ ८४९.४५	अहवाल (र एकत्रित संग्रेलेतीतमाही ३१.०३.२२ लेखापरिधीत १२९९७७.०२ १४८८.२४ १४४८.२४ १४४८.२४	संपलेले वर्ष ३१.०३.२३ अलेखापरिक्षीत ३७४५४७.२८ –११८५७.८८ –११८५७.८८	संपलेले वर्ष ३१.०३.२२ लेखापरिक्षीत ४२२३९५.१४ ३६६४.०८ ३६६४.०८ २६७४.८५	०५.०७.२०२३ रोजीचे नोंदणी करारनामाच्या आधारावर त्यांच्य फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र हस्तां सदस्याचे शेअर्स हस्तांतरणासाठी अर सो साथटीद्वारे सो साथटीच्या मिळकतीमधील, मयत सभासदाचे र भांडवल/मालमतेतील सदर शेअर्स/ होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी, यांच्याकडून काही दावे किंवा आक्षे/ ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १ सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधीत शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्य आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदर्भ पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत् दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आध नाहीत, तर मयत सभासदाच्या मांडवल/मिळकतीमधील शेअर्स व
मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्षम ज प्रतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपल लक्ष वेधण्यात येत आहे. दिनांकः १५.०७.२०२३, ठिकाणः मुं विक्तंज्ञ संबन्ध म्याहित प्रात रकाना क्र. २ मध्ये दिलेल्या ति कंत्राटी तत्वावर देण्यासाठी या क्षेत्र दा क्र. कामाचे स्व २ क्र मात्री/तां/ वाशी विभागांतर्गत ११	त्यांनी युनिटी स्मॉल मा करावी. ब्ध वेळेच्या संबंधीत र बई नविदांद्वारे वाशी वि तील अनुभवी कंत्र रूप /२२/३३ केव्ही	पुस.ब्ही. रोड; पश्चिमेस: आतील रस्ता; दक्षिणेस: साईंबा कॉम्प्लेक्स. 1 येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू 1 फायनान्स बॅंक लिमिटेड यांच्याकडे वर नमुद केले सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरत् प्राधिकृत अधिकारी, युनिटी स्मॉल फायनान्स र्डिट्रिट्टिट्टिट्टि वभाग कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या 1टदाराकडून ई-निविदा मागविण्यात आल्या अ कोऱ्यानिविदांची अंदाजित किंमत इसाऱ्याच रिकंमत रुपयांमध्ये रुपयांमध्ये रवकम ४ ५ ६	ा ः नये आणि सदर तेली रक्कम तसेच र्द्रीकडे कर्जदारांचे स बँक लिमिटेड के तिविदा सादर ने करण्याची अंति ७	अ. छ. छ. गम्यूद ३. कर्ण्यवलनातून ए १४. उत्तम ३. उत्तम ३. उत्तम ३. उत्तम ३. उत्तम ३. ३. ३. उत्तम ३. <	नोंदणीकृत कार्यालय Iance द 39 मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व तपशिल कृण उत्पन्न (निव्वळ) निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) किरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) धीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(आवादा मक्वा क्यांक नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) ताळेबंद पत्रकात दित्याप्रमाणे पुनर्मुत्यांकित राखीव वगळून राखीव	सीव ३०९, ए ट्र र.:०२२ – ४७ वर्षाकरित संपलेतीतिमाही ३१.७३.२३ अलेखापिक्षीत ३९१४५.९० –१५०१७.५० –१५०१७.५० –१३७४२.८१	गयएनः एल९५ इतेड, इंडस्ट्री ४८५६०३, वे १९ एकमेव द संस्केतीतिमही इ.१९.२२२ अलेखापश्चित १९६७६५५६ १९६५०७ २९६४७ ८३९४५	यल इस्टेट, बसाईट: २ १ एकत्रित एकमेब संपलेतीतिमही ३१.०३.२२ लेखपश्किति १२९१९७.०२ १४९०.३७ १४९०.३७ १४४८.३४ १४४२.४४	गणपत राव www.com त अलेखाप संपलेतेवर्ष ३१.०३.२३ अलेखापश्चित ३७४५४७.२८ –१५८४.५४ –१५४२.६७७ –१५४३.६.७७	लसी १३४९१ कदम मार्ग, npuageir परिक्षित संपलेले वर्ष ३१.०३.२२ लेखापश्चित ४२२३९६-१५ ३६६६.२५ ३६६६.२५ २६७६.४८ २६७४.८८	18 लोअर परव ताdia.com वित्तीय नि संस्तेनीतिमही ३१.०३.२३ अलेखपरिक्षेत ३९१४५.९० -१५०१६.८४ -१५०१६.८४ -१३७४२.१५ -१३७४२.१५	१ नेष्कर्षाचा संग्लेलीतिमाही ३१.१२.२२ अलेखापरिक्षेत १९६७.९७ १९६५.०७ ८४९.४५	अहवाल (र एकत्रित संग्रेलेगीतमाही ३१.०३.२२ लेखापरिशीत १२९१९७०२ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १०४२.११ १०४८.११	संपलेले वर्ष ३ १.०३.२३ अलेखापरिक्षीत ३७४५४७.२८ –११८५७.८८ –११८५७.८८ –११४३६.११ –११४३६.११	संपलेले वर्ष ३१.०३.२२ लेखापरिक्षीत ४२२३९५.१४ ३६६४.०८ ३६६४.०८ २६७४.८५ २६७४.८५	०५.०७.२०२३ रोजीचे नोंदणी करारनामाच्या आधारावर त्यांच्य फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र हस्तां सदस्याचे शेअर्स हस्तांतरणासाठी अर सो साथटीद्वारे सो साथटीच्या मिळकतीमधील, मयत सभासदाचे र भांडवल/मालमतेतील सदर शेअर्स/ होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी, यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १ सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधीत शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्य आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदफे पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत् दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आध नाहीत, तर मयत सामदाच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील
मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्षम ज प्रतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपल लक्ष वेधण्यात येत आहे. दिनांकः १५.०७.२०२३, ठिकाणः मुं विस्तंकः १५.०७.२०२३, ठिकाणः मुं प्रियात रकाना क्र. २ मध्ये दिलेल्या ति कंत्राटी तत्वावर देण्यासाठी या क्षेत्र दा क्र. कामाचे स्व २ कामाचे स्व २ ३ ३	त्यांनी युनिटी स्मॉल मा करावी. ब्ध वेळेच्या संबंधीत र बई सेविदांद्वारे वाशी वि तील अनुभवी कंत्र रूप /२२/३३ केव्ही स्टेशन टाईप CT	पुस.ब्ही. रोड; पश्चिमेस: आतील रस्ता; दक्षिणेस: साईंबा कॉम्प्लेक्स. 1 येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू 1 फायनान्स बॅंक लिमिटेड यांच्याकडे वर नमुद केले सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरत् प्राधिकृत अधिकारी, युनिटी स्मॉल फायनान्स र्डिट्रिट्टिट्टिट्टि वभाग कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या 1टदाराकडून ई-निविदा मागविण्यात आल्या अ कोऱ्यानिविदांची अंदाजित किंमत इसाऱ्याच रिकंमत रुपयांमध्ये रुपयांमध्ये रवकम ४ ५ ६	ा ः नये आणि सदर तेली रक्कम तसेच र्द्रीकडे कर्जदारांचे स बँक लिमिटेड क्षेत्राकरिता खाली न नाहेत. यी निविदा सादर करण्याची अंति	अ. छ. १. कार्यचलनातून ए १. कार्यचलनातून ए १. कार्यचलनातून ए १. कार्यचलनातून ए २. कालावधीकरिता ३. करानंतर कालाव २. कालावधीकरिता २. कालावधीकरिता २. कालावधीकरिता २. कालावधीकरिता २. कालावधीकरिता २. आगील वर्षावा २. उत्प्रत्र प्रतिपाग	नोंदणीकृत कार्यालय Iance द 39 मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व तपशिल कृण उत्पन्न (निव्वळ) निव्वळ नफा/(तोटा)(अरवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) किरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) धीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) धीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) धीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	सीव ३०९, ए ट्र र.:०२२ - ४७ वर्षाकरित संपलेतीतिमाही ३१.७३.२३ अलेखपरिशित ३९१४५.९० -१५०१७.५० -१५०१७.५० -१३७४२.८१ -१३७४२.८१ -१३७४२.८२ -	गयएनः एल९ झोड, इंडस्ट्री ४८५६०३, वे १९ एकमेव द संस्तेलीतिमही संस्तेलीतिमही १९६७६५४ अलेखापश्चित १९६४०७ १९६४०७ ८४९४५ ४९४५५ २९४५ २४४५ २९४५ २४४४५ २४४५ २४४५ २४४५ २४४५ २४४५ २४४५ २४४५ २४४५ २४४५ २४४५ २४४५ २४४५ २४४४४४ २४४४४४	यल इस्टेट, बसाईट: २ १ एकत्रित एकमेब संपलेतीतिमही ३१.०३.२२ लेखपश्किति १२९१९७.०२ १४९०.३७ १४९०.३७ १४४८.३४ १४४२.४४	गणपत राव www.com त अलेखाप संपलेतेवर्ष ३१०३.२३ अलेखापश्चित ३७४५४७.२८ –१९८४.५४ –१९८४.५४ –१९४३६,७७ –१९४३.६	लसी १३४९१ कदम मार्ग, npuageir परिक्षित संपतेले वर्ष ३१.०३.२२ लेखापश्चित ४२२३९५.१४ ३६६६.२१ ३६६६.२१ ३६६६.२१ ३६६६.२१ ३६६६.२१ २६७४.८८ १२९९.५२	18 लोअर परव ताdia.com वित्तीय नि संस्तेनीतिमही ३१.०३.२३ अलेखपरिक्षेत ३९१४५.९० -१५०१६.८४ -१५०१६.८४ -१३७४२.१५ -१३७४२.१५	१ नेष्कर्षाचा संग्लेलीतिमाही ३१.१२.२२ अलेखापरिक्षेत १९६७.९७ १९६५.०७ ८४९.४५	अहवाल (र एकत्रित संग्रेलेगिनाही ३१.०३.२२ लेखापरिवीत १२९१९७.०२ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १०४२.५१ १२९९.५२	संपलेले वर्ष ३१.०३.२३ अलेखापरिक्षीत ३७४९४७.२८ – १९८५७.८८ – १९४३६.११ – १९४३६.११ १७९५.३६ १५६४९.५५	संगलेले वर्ष ३१.०३.२२ लेखागरिक्षीत ४२२३९५.१४ ३६६४.०८ ३६६४.०८ २६७४.८५ २६७२.७५ १२९९.५२	०५.०७.२०२३ रोजीचे नोंदणी करारनामाच्या आधारावर त्यांच्य फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र हस्तां सदस्याचे शेअर्स हस्तांतरणासाठी अर सो साथटीद्वारे सो साथटीच्या मिळकतीमधील, मयत सभासदाचे र भांडवल/मालमतेतील सदर शेअर्स/ होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी, यांच्याकडून काही दावे किंवा आक्षे/ ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १ सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधीत शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्य आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदर्भ पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत् दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आध नाहीत, तर मयत सभासदाच्या मांडवल/मिळकतीमधील शेअर्स व
मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्षम ज प्रतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपल लक्ष बेधण्यात येत आहे. दिनांकः १५.०७.२०२३, ठिकाणः मुं वित्तांकः १५.०७.२०२३, ठिकाणः मुं त्यात रकाना क्र. २ मध्ये दिलेल्या f कंत्राटी तत्त्वावर देण्यासाठी या क्षेत्र दा क्र. कामाचे स्ट २ ३ २ २ वाशी विभागांतर्गत १५ दा-०९/ मीटरिंग टाईप आणि सब ३-२४ वग टा दुरुस्त करण्याबाब	त्यांनी युनिटी स्मॉल मा करावी. ब्ध वेळेच्या संबंधीत र बई तीवदांद्वारे वाशी वि तील अनुभवी कंत्र रूप /२२/३३ केव्ही स्टेशन टाईप CT तची निविदा.	पसं.ब्ही. रोड; पश्चिमेस: आतील रस्ता; दक्षिणेस: साईंबा कॉम्प्लेक्स. 1 यते की, सदर मालमतेसह कोणताही व्यवहार करू 1 फायनान्स बॅंक लिमिटेड यांच्याकडे वर नमुद केले सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरत् प्राधिकृत अधिकारी, युनिटी स्मॉल फायनान्स इद्रिटिटिटिटिटि वर्भाग कार्याल्याच्या अधिपत्याखाली येणाऱ्या टटराराकडून ई-निविदा मागविण्यात आल्या अ कोऱ्यानिविदांची अंदाजित किंमत इसाऱ्याच कंमत रुपयांमध्ये रुपयांमध्ये रवकम ४ ५ ६	ला ः नये आणि सदर तेली रक्षम तसेच द्रींकडे कर्जदारांचे स बँक लिमिटेड थी निविदा सादर जिन्दिर, सादर ७ ०/- दि.१९.०७.२०	अ. क. क. क. २. कार्यचलनातून ए २. कार्यचलनातून ए ३. करपूर्व कालावर्य २. करार्यचलनातून ए ३. करपूर्व कालावर्य २. ३. करार्यचलनातून ए ३. करपूर्व कालावर्य २. ३. २. ३. २. ३. ४. २. ३. २. ३. २. ३. २. ३. २. २. २. २. २. २. २. २. २. २. २. २. २. २. २. २.	नोंदणीकृत कार्यालय Iance द 39 मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व तपशिल कृण उत्पन्न (निव्वळ) निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) किरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) धीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	सी 3 309, ए ट्र र.:0२२-४७ वर्षाकरित संप्रेलेतिनाही 39.03.73 अलेखपरिति 399४५.90 -94090.40 -94090.40 -93087.29 -93087.29 -93087.29 -93087.29 -93087.29 -93087.29 -93087.29	गयएनः एल९ गर्भेड, इंडस्ट्री ४८५६०३, वे १एकमेव द संस्तेत्रीतिमही १९६७६५५६ १९६५०७ १९६५०७ १९६५०७ ८४९४५ ८४९४५ २९४५ २९४५	यल इस्टेट, बसाईट: २ १ एकन्रित एकमेब रएकमेब संपलेतीतिमाही ३१.०३.२२ लेखापश्चिति १२९९७०.२ १४९०.३७ १४९०.३७ १४४८.३७ १४४८.३४ १२९९.५२ - १.६०	गणपत राव www.com त अलेखाप संपत्नेतेवर्ष ३१०३.२३ उत्तरेवर्ष १७४४७०.२८ -१९४२.४७ -१९४३.६७७ १७९४.३८ -१९३३.४० -१३.३३	लसी १३४९१ कदम मार्ग, npuageii परिक्षित संपतेले वर्ष ३१.०३.२२ लेखापश्चित ४२२३९५-१४ ३६६६.२१ ३६६६.२१ ३६६६.२१ ३६६६.२१ ३६६६.२१ ३६६६.२१ ३६४२.८ २३४२७.०९ ४.१२	18 लोअर परव ताdia.com वित्तीय नि संस्तेनीतिमही ३१.०३.२३ अलेखपरिक्षेत ३१.४५.९० -१५.०१ -१५.०२ -१५.०२	1 संगलेलीतिमाही ३१.१२.२२ अलेखापरिक्षेत ११६६.०७ ८४९.४५ ५७९.३६ ०.१९	अहवाल (र एकत्रित संग्रेलेगिनाही ३१.०३.२२ लेखापरिवीत १२९१९७.०२ १४८२४ १४८२४ १४८२४ १४८२४ १४८२४ १४८२४ १४८२४	संपलेले वर्ष ३१.०३.२३ अलेखापरिश्रीत ३७४५४७.२८ – १९८५७.८८ – १९४३६.११ – १९४३६.१९ १७९५.३६ १५६४९.५५	संग्रेसेले वर्ष ३१.०३.२२ लेखा गरिवीत ४२२३९५ १४ ३६६४.०८ ३६६४.०८ २६७४.८५ २६७२.७५ २६७२.७५ २६७२.७५ २६७२.७५ २६७२.७५ २६७२.७५	०५.०७.२०२३ रोजीचे नोंदणी करारनामाच्या आधारावर त्यांच्य फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र हस्तां सदस्याचे शेअर्स हस्तांतरणासाठी अज सो सायटीद्वारे सो सायटीच्या मिळकतीमधील, मयत सभासदाचे स भांडवल/माल्प्रमतेतील सदर शेअर्स/ होण्यास वारस किंवा अन्य दावेदागि यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १ सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधीत शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्य आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदर्थ पुरावाच्या प्रतिसंह मागविण्यात थेद दिलेल्या मुद्ततीत जर काही दावे/आध नाहीत, तर मयत सभासदाच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधीला श्री. समीर छनालाल शाह यांच्या करण्यास सोसायटी मोकळी अर्सेल. ज भांडवल/मिळकतीमधील मयत सभास
मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्षम ज प्रतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपल लक्ष बेधण्यात येत आहे. दिनांकः १५.०७.२०२३, ठिकाणः मुं वित्तांकः १५.०७.२०२३, ठिकाणः मुं त्यात रकाना क्र. २ मध्ये दिलेल्या f कंत्राटी तत्वावर देण्यासाठी या क्षेत्र दा क्र. कामाचे स्ट २ ३ २२४ वारा दुरुस्त करण्याबाब दा महावितरणच्या <u>www.mahac</u>	त्यांनी यु निटी स्मॉल मा करावी. ब्ध वेळेच्या संबंधीत र बई नेविदांद्वारे वाशी वि तील अनुभवी कंत्र रूप /२२/३३ केव्ही स्टेशन टाईप CT तची निविदा. iscom.in संकेत	पसं.ब्ही. रोड; पश्चिमेस: आतील रस्ता; दक्षिणेस: साईंबा कॉम्प्लेक्स. 1 बोते की, सदर मालमतेसह कोणताही व्यवहार करू 1 फायनान्स बॅंक लिमिटेड यांच्याकडे वर नमुद केले सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरत् प्राधिकृत अधिकारी, युनिटी स्मॉल फायनान्स इदिनिविदा मार्गविण्यात आल्या अ कोऱ्यानिविदांची अंदाजित किंमत इसाऱ्याच कोऱ्यानिविदांची अंदाजित किंमत इसाऱ्याच कोऱ्यानिविदांची अंदाजित किंमत इसाऱ्याच क द ११८०/- रु १५ लाख रु १५.०० वा. स्थळावरून दि.१३.०७.२०२३ (१२.०० वा.	 वा नये आणि सदर तेली रक्षम तसेच द्वींकडे कर्जदारांचे स बँक लिमिटेड करण्याची ऑति ७ ०/- दि.१९.०७.२० .) ते दि.१९.०७.२० 	अ. क. क. क. प्रि. कार्यचलनातून ए २. काठावधीकरिता ३. करपूर्व काठावधी २. काठावधीकरिता ३. करपूर्व काठावधी २. काठावधीकरिता ३. करपूर्व काठावधी २. काठावधीकरिता २. काठावधीकरिता २. काठावधीकरिता २. सामभाग मांडवल २. उत्प्रत्र प्रतिभाग ३. म्यूळ २. उत्प्रत्र प्रतिभाग ३. म्यूळ २. उत्प्रत्र प्रतिभाग	नोंदणीकृत कार्यालय Iance द 39 मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व तपशिल कृण उत्पन्न (निव्वळ) निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) किरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) धीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	सीव ३०९, ए ट्र र.:०२२ - ४७ वर्षाकरित संपलेतीतिमाही ३१.७३.२३ अलेखपरिशित ३९१४५.९० -१५०१७.५० -१५०१७.५० -१३७४२.८१ -१३७४२.८१ -१३७४२.८२ -	गयएनः एल९ झोड, इंडस्ट्री ४८५६०३, वे १९ एकमेव द संस्तेलीतिमही १९ २०२२ संस्तेलीतिमही १९ २०२२ संस्तेलीतिमही १९ संस्तेली संस्तेले संस्तेली संस्तेले स्तेले संस्तेले स्तेले स्तेले स्तेले स्तेले स्तेले स्तेले स्तेले स्तेले स्तेले स्तेले स्तेल स्तेले स्तेल स	यल इस्टेट, बसाईट: १ १ एकन्रित एकमेव संपलेतीतिमाही ३१.०३.२२ लेखापश्चिति १२९९७०२ १४९०.३७ १४९०.३७ १४९०.३७ १४९८.३७ १४९४.४४ १२९९.५२ –	गणपत राव www.com त अलेखाप संपलेतेवर्ष ३१.०३.२३ अलेखापश्चित ३७४५४७.२८ -१५८४.५४ -१५४२.६७७ १७९४.३८	लसी १३४९१ कदम मार्ग, npuageir परिक्षित संपतेले वर्ष ३१.०३.२२ लेखापश्चित ४२२३९५.१४ ३६६.२भ ३६६६.२भ ३६६६.२भ ३६६६.२भ ३६६६.२भ ३६६६.२५ २६७४.८८ ५३४९७.०९	18 लोअर परव ताdia.com वित्तीय नि संस्तेनीतिमही ३१.०३.२३ अलेखपरिक्षेत ३१.१४५.१० -१५०१६.८४ -१५०१६.८४ -१३७४२.१५ +३७४४.१५ भणभ.३६	१ सेम्ट्रेलीतिमाही ३१.१२.२२ अलेखामरिक्षेत ११६६.०७ ८४९.४५ ५७९.३६	अहवाल (र एकत्रित संग्रेलेगिनाही ३१.०३.२२ लेखापरिवीत १२९१९७.०२ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १०४२.५१ १२९९.५२	संपलेले वर्ष ३१.०३.२३ अलेखापरिक्षीत ३७४९४७.२८ – १९८५७.८८ – १९४३६.११ – १९४३६.११ १७९५.३६ १५६४९.५५	संग्रेसेले वर्ष ३१.०३.२२ लेखामीसीत ४२२३९५ १४ ३६६४०८ ३६६४८८ २६७४.८५ २६७८.७५ २६७२,७५ २३७७,३००	०५.०७.२०२३ रोजीचे नोंदणी करारनामाच्या आधारावर त्यांच्य फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र हस्तां सदस्याचे शेअर्स हस्तांतरणासाठी अप सो सायटीद्वारे सो सायटीच्या मिळकतीमधील, मयत सभासदाचे स् भांडवल/मालप्रतेतील सदर शेअर्स/ होण्यास वारस किंवा अन्य दावेदागि यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १ सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधीत शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्य आक्षेपांच्या पृष्ठ्य्यं अशी कागदर्भ पुरावाच्या प्रतीसह मागविण्यात ये दिलेल्या मुस्त्रीत जर काही दावे/आयं नाहीत, तर मयत सभासदाच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील श्री. समीर छनालाल शाह यांच्या करण्यास सोसायटी मोकळी असेल. ज भांडवल/मिळकतीमधील मयत सभा व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही
मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्षम ज प्रतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपल लक्ष वेधण्यात येत आहे. दिनांक: १५.०७.२०२३, ठिकाण: मुं वित्तांक: १५.०७.२०२३, ठिकाण: मुं वित्तांक: १५.०७.२०२३, ठिकाण: मुं दियात रकाना क्र. २ मध्ये दिलेल्या f कंत्राटी तत्वावर देण्यासाठी या क्षेत्र दा क्र. कामाचे स्व २ ३ २२४ वार्या विभागांतर्गत ११ दा-०९/ ३-२४ वार्या दिरंग ठाईप आणि सब ३-२४ वारा दुरुस्त करण्याबाब दा महावितरणच्या <u>www.mahac</u> या कालावधीमध्ये उपलब्ध असर्त	त्यांनी युनिटी स्मॉल मा करावी. ब्ध वेळेच्या संबंधीत र बई नेविदांद्वारे वाशी वि तील अनुभवी कंत्र रूप /२२/३३ केव्ही स्टेशन टाईप CT तची निविदा. iscom.in संकेत ल. निविदापूर्व बैत	पसं.ब्ही. रोड; पश्चिमेस: आतील रस्ता; दक्षिणेस: साईंबा कॉम्प्लेक्स. 1 बोते की, सदर मालमतेसह कोणताही व्यवहार करू 1 फायनान्स बॅंक लिमिटेड यांच्याकडे वर नमुद केले सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरत् प्राधिकृत अधिकारी, युनिटी स्मॉल फायनान्स इंट्रिटिटिटिटिटि वभाग कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या टिदाराकडून ई-निविदा मागविण्यात आल्या अ कोऱ्यानिविदांची अंदाजित किंमत इसाऱ्याच किंमत रुपयांमध्ये रुपयांमध्ये रक्कम ४ ५ ६ १ ११८०/- रु १५ लाख रु १५.०० वा. एस्यळावरून दि.१३.०७.२०२३ (१२.०० वा. उक दि.१७.०७.२०२३ रोजी ११.०० वाजता घे	ा ा नये आणि सदर तेली रक्षम तसेच द्रींकडे कर्जदारांचे स बँक लिमिटेड थे नविदा साद: वी नविदा साद: प ०/- दि.१९.०७.२० ०/- दि.१९.०७.२० पेण्यात येईल. कोणत	अ. क. क. क. क. क. गमूद २. कार्जवरीनातून ए २. कार्जवरीनातून ए २. कार्जवरीनातून ए २. कार्जवरीनातून ए २. कार्जवरीनातवधीकरिता २. कार्जवरीनातवधीकरिता २. कार्जवरीकराजवधीकरिता २. कार्जवर्धीकरिता २. अ. २. उत्पन्न प्रतिभाग ३. मुळ ब. सौमिकृत तत्तिही दिप:	नोंदणीकृत कार्यालय initiv inance द् ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व तपशिल कृण उत्पन्न (मिव्वळ) निव्वक नफा/(तेटा)(अववादन्यक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्ट) किरिता निव्वक नफा/(तेटा)(अववादन्यक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) धीकरिता निव्वक नफा/(तोटा)(आवादायक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) धीकरिता निव्वक नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) ताकेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुत्यांकित राखीव वगळून राखीव (क.२/-प्रत्येकी)(विशेष साधारण बाबपूर्व व नंतर)	सी 2 ३०९, ए ट् र.:०२२ – ४७ वर्षाकरित संपलेती तिमाही ३१.०३.२३ अलेखारिक्षीत ३१.०१.२३ अलेखारिक्षीत २९४४.९० –१५०१७.५० – १७७५.२६ – – १६.०२ – १६.०२	गयएनः एल९५ झेड, इंडस्ट्रीर ४८८५६०३, वे П एकमेव द संस्तेतीतिमही १९२७२२२ अलेखपरिक्षित १९६७८७ १९६५०७ २९६५७ ८४९४५ - ०९१ ०९१ ०९१	यल इस्टेट, बसाईट: 1 एकमेव संपलेनीतिमाही ३१०३.२२ लेखापरिक्षीत १४९०.३७ १४९०.३७ १४९०.३७ १४९२.५४ २२९९.५२ - १६० १६० १६०	गणपत राव www.com त अलेखाप संग्रेतेवर्ष ३१०३२३ ३७४४४७.२८ –१९४८.४४ –१९४२,४७ –१९४३,७७ १७९४.१८ –१३.३३ –१३.३३ –१३.३३	लसी १३५९१ कदम मार्ग, npuageir परिक्षित 1 संग्रलेते वर्ष ३१.०३.२२ लेखापरिक्षीत ४२२३९५.१४ ३६६६.२१ ३६६६.२१ २६७६.९८ २६७६.९८ २३४२७.०९ ४३९२,५२ २३४२७.०९ ४.१२	18 लोअर परव वित्तीय नि संस्तेती किमही ३१.०३.२३ अलेखापरिक्षीत ३१.४५.१० -१५०१६.८४ -१३७४२.१५ -१३७४२.१५ -१३७४२.१५ -१६.०२ -१६.०२	1 संपतेली तिमाही ३१.१२.२२ अल्लेखापरिक्षेत ११६७६.०७ ११६५.०७ ११६५.०७ ८४९.४५ ५७.९४.४५ ०.९९ ०.९९	अहवाल (र एकत्रित संग्रसेली निमाही ३१.०३.२२ लेखापरिश्रीत १२९९९७.०२ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२२ १४८८.२२ १४८८.२२ १४८८.२२ १४८८.२२	संप्रलेते वर्ष ३ १.०३.२३ अल्लेपापरिक्षीत - १९८४७.२८ - १९४३६.११ - १९४३६.११ - १९४३६.१९ - १९४३६.१९ - १९४३६.१५ - १३.३३ - १३.३३ - १३.३३	संगतेत वर्ष ३१.३.३२ लेखानरिश्रीत ४२३३९५.९४ ३६६४०८ ३६६४०८ २६७४.८५ २६७४.८५ २३४७३.०० ४२९.५२ २३४७३.००	०५.०७.२०२३ रोजीचे नोंदणी करारनामाच्या आधारावर त्यांच्य फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र हस्तां सदस्याचे शेअर्स हस्तांतरणासाठी अर सो सायटीद्वारे सो सायटीच्या मिळकतीमधील, मयत सभासदाचे स भांडवल/माल्प्रमतेतील सदर शेअर्स/ होण्यास वास किंवा अन्य दावेदारी, यांच्याकडून काही दावे किंवा आर्थ्य होण्यास वास किंवा अन्य दावेदारी, यांच्याकडून काही दावे किंवा आर्थ्य ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १ सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधीत शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्य आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदर्ग् पुरावाच्या प्रतिसह मागविण्यात ये दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आं नाहीत, तर मयत सभासदाच्या भांडवल/मिळकतीमधील राज्यर्भी वा सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील श्री. समीर छनालाल शाह यांच्या करण्यास सोसायटी मोकळी असेल. ज भांडवल/मिळकतीमधील मयत सभा व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काह सोसायटीने प्राप्त केले तर, स
मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्कम ज प्रतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपल लक्ष बेधण्यात येत आहे. दिनांक: १५.०७.२०२३, ठिकाण: मुं विनांक: १५.०७.२०२३, ठिकाण: मुं विनांक: १५.०७.२०२३, ठिकाण: मुं विनांक: १५.०७.२०२३, ठिकाण: मुं दियात रकाना क्र. २ मध्ये दिलेल्या f कंत्राटी तत्वावर देण्यासाठी या क्षेत्र दा क्र. कामाचे स्ट २ ३ २ ३ २ ४ व PT दुरुस्त करण्याबाब दा महावितरणच्या <u>www.mahac</u> या कालावधीमध्ये उपलब्ध असर्त विदा कारणे न दाखवता रद्द करण्य	त्यांनी युनिटी स्मॉल मा करावी. ब्ध वेळेच्या संबंधीत र बई नविदांद्वारे वाशी वि तील अनुभवी कंत्र रूप /२२/३३ केव्ही स्टेशन टाईप CT तची निविदा. iscom.in संकेत ल. निविदापूर्व बैत बाबातचे अधिकार	पसं.ब्ही. रोड; पश्चिमेस: आतील रस्ता; दक्षिणेस: साईंबा कॉम्प्लेक्स. 1 बोते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू 1 फायनान्स बॅंक लिमिटेड यांच्याकडे वर नमुद केले सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरत् प्राधिकृत अधिकारी, युनिटी स्मॉल फायनान्स प्राधिकृत अधिकारी, युनिटी स्मॉल फायनान्स इंट्रिटिटिटिटि अभाग कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या टिदाराकडून ई-निविदा मागविण्यात आल्या अ कोऱ्यानिविदांची अंदाजित किंमत इसाऱ्यास् कोन्यानिविदांची अंदाजित किंमत इसाऱ्यास् केमत रुपयांमध्ये रुपयांमध्ये रक्कम ४ ५ ६ इ ११८०/- ह १५ लाख ह १५,००० वा. उक दि.१७.०७.२०२३ रोजी ११.०० वाजता घे र कार्यकारी अभियंता, वाशी विभाग, महावित्	ावा ः नये आणि सदर तेली रक्षम तसेच द्वींकडे कर्जदारांचे स बॅंक लिमिटेड वी निविदा सादर करण्याची अंति ०/- दि.१९.०७.२० 0/- दि.१९.०७.२० पेण्यात येईल. कोणत तरण, वाशी यांना रा	अ. क. क. . क. . गमूद . २. . जावधीकरिता . ३. . तम्मूद . २. . अ. . २. 	नोंदणीकृत कार्यालय Infity Infite 39 मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व तपशिल कृण उत्पन्न (निव्वळ) निव्वक नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) धीकरिता निव्वक नफा/(तोटा)(अपवादात्मक वाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) देवकेंद पत्रकात दिव्याप्रमाणे पुनर्मुत्यांकित राखीव वगळून राखीव (क्त.२/-प्रत्येकी)(विशेष साधारण बाबपूर्व व नंतर)	सी ३०९, ए ट् र.:०२२-४७ वर्षाकरित संग्रेलेगरित ३१०३.३ ३९१४५.१० -१४०१७७७ -१३७४२.८१ -१३७४२.८१ -१३७४२.८१ -१६०२ -१६०२ -१६०२	गयएनः एल९५ , झेड, इंडस्ट्रीर ४८८५६०३, वे ता एकमेव द संस्तेत्रीतिमार्थ ग ३१.१२.२२ अलेखपर्सित ११६७७ १९६४७ ८४६४५ - ०९९ ०९९ ०९९	यल इस्टेट, बसाईट: 1 एकनिव एकमेव संपत्नेतीतिमाही ३ १.२३.२२ २४९.२४ १४९०.३७ १४९०.३७ १४९२.४४ १२९९५२ - १६० १.६० १.६० ९६० - - - - - - - - - - - - -	गणपत राव www.com त अलेखाप संपतेलेवर्ष ३१.०३.२३ ३७४४७.२८ -१९८४.४४ -१९४६.४७ -१९४६.४७ १७५५.३६ -१९४६.४७ -१३.३३ -१३.३३ -१३.३३ -१३.३३ -१३.३३	लसी १३५९१ कदम मार्ग, npuageir परिक्षित 1 संपलेले वर्ष ३१.०३.२२ लेखापरिक्षेत ४२२३९५.१४ ३६६६.२१ २६७४.८८ १२९५५२ २३४२७.०९ ४.१२ ४.१२ ४.१२	18 लोअर परव वित्तीय नि संस्तेती किमही ३१.०३.२३ अलेखापरिक्षीत ३१.४५.१० -१५०१६.८४ -१३७४२.१५ -१३७४२.१५ -१३७४२.१५ -१६.०२ -१६.०२	1 संपतेली तिमाही ३१.१२.२२ अल्लेखापरिक्षेत ११६७६.०७ ११६५.०७ ११६५.०७ ८४९.४५ ५७.९४.४५ ०.९९ ०.९९	अहवाल (र एकत्रित संग्रसेली निमाही ३१.०३.२२ लेखापरिश्रीत १२९९९७.०२ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२२ १४८८.२२ १४८८.२२ १४८८.२२ १४८८.२२	संप्रलेते वर्ष ३ १.०३.२३ अल्लेपापरिक्षीत - १९८४७.२८ - १९४३६.११ - १९४३६.११ - १९४३६.१९ - १९४३६.१९ - १९४३६.१५ - १३.३३ - १३.३३ - १३.३३	संगतेत वर्ष ३१.३.३२ लेखानरिश्रीत ४२३३९५.९४ ३६६४०८ ३६६४०८ २६७४.८५ २६७४.८५ २३४७३.०० ४२९.५२ २३४७३.००	०५.०७.२०२३ रोजीचे नोंदणी करारनामाच्या आधारावर त्यांच्य फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र हस्तां सदस्याचे शेअर्स हस्तांतरणासाठी अर सो सायटीद्वारे सो सायटीच्या मिळकतीमधील, मयत सभासदाचे स भांडवल/मालमतेतील सदर शेअर्स/ होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी, यांच्याकडून काही दावे किंवा आर्थेप ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १ सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधीत शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम वितरणासाठी त्यांच्या/तिच्या/त्य आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपठे पुरावाच्या प्रतिंसह मागविण्यात ये दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आं नाहीत, तर मयत सभासदाच्या भांडवल/मिळकतीमधील राजेर्स व सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील श्री. समीर छनालाल शाह यांच्या करण्यास सोसायटी मोकळी असेल. ज भांडवल/मिळकतीमधील मयत सभास व हितसंबंधाच्या हस्तांतरणास कार्ह सो सायटीने प्राप्त केले तर, स् उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसा
मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्षम ज प्रतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपल लक्ष बेधण्यात येत आहे. दिमांक: १५.०७.२०२३, ठिकाण: मुं विनांक: १५.०७.२०२३, ठिकाण: मुं त्यात रकाना क्र. २ मध्ये दिलेल्या f कंत्राटी तत्वावर देण्यासाठी या क्षेत्र दा क्र. कामाचे स्ट २ ३ २२४ व PT दुरुस्त करण्याबाब दा महावितरणच्या <u>www.mahac</u> या कालावधीमध्ये उपलब्ध असर्त विदा कारणे न दाखवता रद्द करण्य . संपर्क: श्री. व्यं. कासल, अति. व	त्यांनी युनिटी स्मॉल मा करावी. ब्ध वेळेच्या संबंधीत र बई तील अनुभवी कंत्र रूप /२२/३३ केव्ही स्टेशन टाईप CT तची निविदा. iiscom.in संकेत ल. निविदापूर्व बैत ाबाबतचे अधिकाग ार्यकारी अभियंता	पुस.ब्ही. रोड; पश्चिमेस: आतील रस्ता; दक्षिणेस: साईंबा कॉम्प्लेक्स. 1 बेते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू 1 फायनान्स बॅंक लिमिटेड यांच्याकडे वर नमुद केले सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरत् प्राधिकृत अधिकारी, युनिटी स्मॉल फायनान्स र्याधिकृत अधिकारी, युनिटी स्मॉल फायनान्स इंकीन्द्रानिविदांची अंदाजित किंमत इसाऱ्याच किंमत रुपयांमध्ये रुपयांमध्ये रवकम ४ ५ ६ रु ११८०/- रु १५ लाख रु १५,००० त्यात्वरून दि.१३.०७.२०२३ (१२.०० वा. उक दि.१७.०७.२०२३ रोजी ११.०० वाजता घे र कार्यकारी अभियंता, वाशी विभाग, महावित (का.), वाशी विभाग, महावितरण, विद्युत भव	ावा ः नये आणि सदर तेली रक्षम तसेच द्वींकडे कर्जदारांचे स बॅंक लिमिटेड वी निविदा सादर करण्याची अंति ०/- दि.१९.०७.२० 0/- दि.१९.०७.२० पेण्यात येईल. कोणत तरण, वाशी यांना रा	अ. अ. क. क. क. २ २ कातावधीकरिता ३. करपूर्व कातावधी २. कातावधीकरिता ३. करपूर्व कातावधी २. कातावधीकरिता ३. करपूर्व कातावधी २. कातावधी २. कातावधी २. कातावधी २. कातावधी २. सानगा गांडावंग २. उरपंत्र प्रतिमाग ३. सुळ २. इ. २. अ. २. अ. २. इ. २. अ. ३. सुळ ३. सुधी २. अ. २. अ.	नोंदणीकृत कार्यालय Insice द 39 मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व तपशिल त्रण उत्पन्न (निव्वळ) निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्ट) किंगिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) धीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक वाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) धीकरिता निव्वल नफा/(तोटा)(आणि इतर सर्वेकष उत्पन्न (करानंतर)) तालेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगलून राखीव (फ.२/-प्रत्येकी)(विशेष साधारण बाबपूर्व व नंतर)	सी 2 ३०९, ए ट् र.:०२२ - ४७ वर्षाकरित संग्रेलेगीतिमाही ३११४५ १० -१५०१७.५० -१५०१७.५० -१३७४२.८१ -१३७४२.८१ -१३७४२.८१ -१३७४२.८१ -१६०२ -१६०२ -१६०२ -१६०२ -१६०२ -१६०२	गयएनः एल९५ , झेड, इंडस्ट्रीर ४८८५६०३, वे त एकमेव व संस्तेत्रीतिमाही संस्तेत्रीतिमाही ११६५०७ १९६५०७ २९६४५ - ०१९ ०१९ ०१९ ०१९	यल इस्टेट, बसाईट: 1 एकत्रित एकमेव संप्रेलीतिमाही ३ १.०३.२२ लेखापरिक्षीत १४९०.३७ १४९०.३७ १४९०.३७ १४९०.३७ १४९८.३४ १४९८.३४ १४९८.३४ २९४४.४४ २९४४.४४ २९४४.४४ २९४४.४४ २९४४.४४ २९४४.४४ २९४४.४४ २९४४.४४ २४४ २	गणपत राव www.com त अलेखाप संपतेलेवर्ष ३१.०३.२३ ३७४४७.२८ -१९८४.४४ -१९४६.४७ -१९४६.४७ १७५५.३६ -१९४६.४७ -१३.३३ -१३.३३ -१३.३३ -१३.३३ -१३.३३	लसी १३५९१ कदम मार्ग, npuageir परिक्षित 1 संपलेले वर्ष ३१.०३.२२ लेखापरिक्षेत ४२२३९५.१४ ३६६६.२१ २६७४.८८ १२९५५२ २३४२७.०९ ४.१२ ४.१२ ४.१२	18 लोअर परव वित्तीय नि संस्तेती किमही ३१.०३.२३ अलेखापरिक्षीत ३१.४५.१० -१५०१६.८४ -१३७४२.१५ -१३७४२.१५ -१३७४२.१५ -१६.०२ -१६.०२	1 संपतेली तिमाही ३१.१२.२२ अल्लेखापरिक्षेत ११६७६.०७ ११६५.०७ ११६५.०७ ८४९.४५ ५७.९४.४५ ०.९९ ०.९९	अहवाल (र एकत्रित संग्रसेली निमाही ३१.०३.२२ लेखापरिश्रीत १२९९९७.०२ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२२ १४८८.२२ १४८८.२२ १४८८.२२ १४८८.२२	संप्रलेते वर्ष ३ १.०३.२३ अल्लेपापरिक्षीत - १९८४७.२८ - १९४३६.११ - १९४३६.११ - १९४३६.१९ - १९४३६.१९ - १९४३६.१५ - १३.३३ - १३.३३ - १३.३३	संगतेत वर्ष ३१.३.३२ लेखानरिश्रीत ४२३३९५.९४ ३६६४०८ ३६६४०८ २६७४.८५ २६७४.८५ २३४७३.०० ४२९.५२ २३४७३.००	०५.०७.२०२३ रोजीचे नोंदणी करारनामाच्या आधारावर त्यांच्य फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र हस्तां सदस्याचे शेअर्स हस्तांतरणासाठी अर सो सायटीद्वारे सो सायटीच्या मिळकतीमधील, मयत सभासदाचे स भांडवल/माल्प्रमतेतील सदर शेअर्स/ होण्यास वास किंवा अन्य दावेदारी, यांच्याकडून काही दावे किंवा आर्थ्य होण्यास वास किंवा अन्य दावेदारी, यांच्याकडून काही दावे किंवा आर्थ्य ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १ सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधीत शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्य आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदर्ग् पुरावाच्या प्रतिसह मागविण्यात ये दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आं नाहीत, तर मयत सभासदाच्या भांडवल/मिळकतीमधील राज्यर्भी वा सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील श्री. समीर छनालाल शाह यांच्या करण्यास सोसायटी मोकळी असेल. ज भांडवल/मिळकतीमधील मयत सभा व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काह सोसायटीने प्राप्त केले तर, स
मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्षम ज प्रतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपल लक्ष बेधण्यात येत आहे. दिनांक: १५.०७.२०२३, ठिकाण: मुं विनांक: १५.०७.२०२३, ठिकाण: मुं त्यात रकाना क्र. २ मध्ये दिलेल्या f कंत्राटी तत्त्वावर देण्यासाठी या क्षेत्र दा क्र. कामाचे स्व २.२४ वाशी विभागांतर्गत १९ ३.२४ व PT दुरुस्त करण्याबाब दा महावितरणच्या <u>www.mahac</u> या कालावधीमध्ये उपलब्ध असर्त विदा कारणे न दाखवता रद्द करण्य. . संपर्क: श्री. व्यं. कासल, अति. व य बँकेजवळ, सेक्टर-१७, वाशी, न	त्यांनी युनिटी स्मॉल मा करावी. ब्ध वेळेच्या संबंधीत र बई तील अनुभवी कंत्र रूप /२२/३३ केव्ही स्टेशन टाईप CT तची निविदा. iiscom.in संकेत ल. निविदापूर्व बैत ाबाबतचे अधिकाग ार्यकारी अभियंता	पुस.ब्ही. रोड; पश्चिमेस: आतील रस्ता; दक्षिणेस: साईंबा कॉम्प्लेक्स. 1 बेते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू 1 फायनान्स बॅंक लिमिटेड यांच्याकडे वर नमुद केले सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरत् प्राधिकृत अधिकारी, युनिटी स्मॉल फायनान्स र्याधिकृत अधिकारी, युनिटी स्मॉल फायनान्स इंकीन्द्रानिविदांची अंदाजित किंमत इसाऱ्याच किंमत रुपयांमध्ये रुपयांमध्ये रवकम ४ ५ ६ रु ११८०/- रु १५ लाख रु १५,००० त्यात्वरून दि.१३.०७.२०२३ (१२.०० वा. उक दि.१७.०७.२०२३ रोजी ११.०० वाजता घे र कार्यकारी अभियंता, वाशी विभाग, महावित (का.), वाशी विभाग, महावितरण, विद्युत भव	ावा ः नये आणि सदर तेली रक्षम तसेच द्वींकडे कर्जदारांचे स बॅंक लिमिटेड वी निविदा सादर करण्याची अंति ०/- दि.१९.०७.२० 0/- दि.१९.०७.२० पेण्यात येईल. कोणत तरण, वाशी यांना रा	अ. अ. क. क. क. २ २ कातावधीकरिता ३. करपूर्व कातावधी २. कातावधीकरिता ३. करपूर्व कातावधी २. कातावधीकरिता ३. करपूर्व कातावधी २. कातावधी २. कातावधी २. कातावधी २. कातावधी २. सानगा गांडावंग २. प्रतपत्र प्रतिमाग ३. मुदा २. अ. २. अ. २. अ. २. अ. २. सेवी (लिस्टिंग एक्सर्वे जच्या	नोंदणीकृत कार्यालय Infity Infite 39 मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व तपशिल कृण उत्पन्न (निव्वळ) निव्वक नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) धीकरिता निव्वक नफा/(तोटा)(अपवादात्मक वाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) देवकेंद पत्रकात दिव्याप्रमाणे पुनर्मुत्यांकित राखीव वगळून राखीव (क्त.२/-प्रत्येकी)(विशेष साधारण बाबपूर्व व नंतर)	सी 2 ३०९, ए ट् र.:०२२ - ४७ वर्षाकरित संग्रेलेगीतिमाही ३११४५ १० -१५०१७.५० -१५०१७.५० -१३७४२.८१ -१३७४२.८१ -१३७४२.८१ -१३७४२.८१ -१६०२ -१६०२ -१६०२ -१६०२ -१६०२ -१६०२	गयएनः एल९५ , झेड, इंडस्ट्रीर ४८८५६०३, वे त एकमेव व संस्तेत्रीतिमाही संस्तेत्रीतिमाही ११६५०७ १९६५०७ २९६४५ - ०१९ ०१९ ०१९ ०१९	यल इस्टेट, बसाईट: 1 एकत्रित एकमेव संप्रेलीतिमाही ३ १.०३.२२ लेखापरिक्षीत १४९०.३७ १४९०.३७ १४९०.३७ १४९०.३७ १४९८.३४ १४९८.३४ १४९८.३४ २९४४.४४ २९४४.४४ २९४४.४४ २९४४.४४ २९४४.४४ २९४४.४४ २९४४.४४ २९४४.४४ २४४ २	गणपत राव www.com त अलेखाप संपतेलेवर्ष ३१.०३.२३ ३७४४७.२८ -१९८४.४४ -१९४६.४७ -१९४६.४७ १७५५.३६ -१९४६.४७ -१३.३३ -१३.३३ -१३.३३ -१३.३३ -१३.३३	लसी १३५९१ कदम मार्ग, npuageir परिक्षित 1 संपलेले वर्ष ३१.०३.२२ लेखापरिक्षेत ४२२३९५.१४ ३६६६.२१ २६७४.८८ १२९५५२ २३४२७.०९ ४.१२ ४.१२ ४.१२	18 लोअर परव वित्तीय नि संस्तेती किमही ३१.०३.२३ अलेखापरिक्षीत ३१.४५.१० -१५०१६.८४ -१३७४२.१५ -१३७४२.१५ -१३७४२.१५ -१६.०२ -१६.०२	1 संपतेली तिमाही ३१.१२.२२ अलेखापरिक्षेत ११६७६.०७ ११६४.०७ ११६४.०७ ११६४.०७ ११६४.०७ ११६४.७५ ८४४.४५ १७९४.३६	(र एकत्रित संग्रलेती तिमाही ३१.०३.२२ लेखापरिधीत १२९१९७०२ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४	संपलेते वर्ष ३९०३.२३ ३७४५४७.२८ – १९८५७.८८ – १९८५७.८८ – १९४३६.१९ – १९४३६.९५ – १९३३ – १२.३३ – १३.३३	संगतेत वर्ष ३१.३.३२ लेखानरिश्रीत ४२३३९५.९४ ३६६४०८ ३६६४०८ २६७४.८५ २६७४.८५ २३४७३.०० ४२९ ४३४७३.००	०५.०७.२०२३ रोजीचे नोंदणी करारनामाच्या आधारावर त्यांच्य फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र हस्तां सदस्याचे शेअर्स हस्तांतरणासाठी अर सो सायटीद्वारे सो सायटीच्या मिळकतीमधील, मयत सभासदाचे स् भांडवल/मालमतेतील सदर शेअर्स/ होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी, यांच्याकडून काही दावे किंवा आर्थेप ह्या स् चूचेच्या प्रसिध्दीपासून १ सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधीत शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्य आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपर्ने पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात ये दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आं नाहीत, तर मयत सभासदाच्या भांडवल/मिळकतीमधील रोअर्स व सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील श्री. समीर छनालाल शाह यांच्या करण्यास सोसायटी मोकळी असेल. ज भांडवल/मिळकतीमधील मयत सभास व हितसंबंधाच्या हस्तांतरणास कार्ह सोसायटीने प्राप्त केले तर, स् उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसा करेल.
मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्षम ज प्रतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपल लक्ष बेधण्यात येत आहे. दिमांक: १५.०७.२०२३, ठिकाण: मुं विनांक: १५.०७.२०२३, ठिकाण: मुं त्यात रकाना क्र. २ मध्ये दिलेल्या f कंत्राटी तत्वावर देण्यासाठी या क्षेत्र दा क्र. कामाचे स्ट २ ३ २२४ व PT दुरुस्त करण्याबाब दा महावितरणच्या <u>www.mahac</u> या कालावधीमध्ये उपलब्ध असर्त विदा कारणे न दाखवता रद्द करण्य . संपर्क: श्री. व्यं. कासल, अति. व	त्यांनी युनिटी स्मॉल मा करावी. ब्ध वेळेच्या संबंधीत र बई तील अनुभवी कंत्र रूप /२२/३३ केव्ही स्टेशन टाईप CT तची निविदा. iiscom.in संकेत ल. निविदापूर्व बैत ाबाबतचे अधिकाग ार्यकारी अभियंता	पसं.ब्ही. रोड; पश्चिमेस: आतील रस्ता; दक्षिणेस: साईंबा कॉम्प्लेक्स. 1 बोते की, सदर मालमतेसह कोणताही व्यवहार करू 1 फावनान्स बॅंक लिमिटेड यांच्याकडे वर नमुद केले सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरत् प्राधिकृत अधिकारी, युनिटी स्मॉल फावनान्स इट्टिटिटिटिट्टि वभाग कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या टिंदराराकडून ई-निविदा मागविण्यात आल्या अ कोऱ्यानिविदांचीअंदाजित किंमत इसाऱ्याच कंकोऱ्यानिविदांचीअंदाजित किंमत इसाऱ्या कंकेन्यात्विदांचीअंदाजित किंमत इसाऱ्या कंकेन्यात्विदांचीअंदाजित किंमत इसाऱ्या कंक्र र एयांमध्ये एपयांमध्ये रक्कम ४ ५ ६ १९८०/- रु १५ लाख रु १५.०० वा. उक दि.१७.०७.२०२३ रोजी ११.०० वाजता घे र कार्यकारी अभियंता, वाशी विभाग, महावित् (का.), वाशी विभाग, महावितरण, विद्युत भव र३. संपर्क नं: ०२२-२७६६९२६४.	ा = नये आणि सदर तेली रक्षम तसेच द्वींकडे कर्जदारांचे स बँक लिमिटेड थे भाहेत. वी निविदा साद: - निविदा साद: - करण्याची अंति दि.१९.०७.२० दि.१९.०७.२० फेप्यात येईल. कोणत तरण, वाशी यांना रा वन, दुसरा मजला, प्	अ. क. क. क. क. क. प्रि. कार्यवरुनातून ए. प्र. कार्यवरुनातून ए. २. काठावधीकरिता. ३. करर्पूर्व काठावधीकरिता. २. काठावधीकरिता. २. काठावधीकरिता. २. काठावधीकरिता. २. करानंतर काठाव २. करानंतर काठाव २. अ. २. उत्पन्न प्रतिभाग २. उत्पन्न प्रतिसिंग २. उत्पन्न प्रतिसिंग २. उत्पन्न प्रतेल्त प्रतिसिंग २. उत्पन्न प्रतेल निष्कर्या २. वरी ले निष्कर्या	नोंदणीकृत कार्यालय Inance द 39 मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व तपशिल तपशिल क्या उत्पन्न (निवळ) निवळ नफा/(तोटा)(उपवादात्मक बाब आपि/किंवा विशेष साधारण बाबपूरी) किरिता निवळ नफा/(तोटा)(उपवादात्मक बाब आपि/किंवा विशेष साधारण बाबपूरी) किरिता निवळ नफा/(तोटा)(उपवादात्मक बाब आपि/किंवा विशेष साधारण बाबपूरी) किरिता निवळ नफा/(तोटा)(उपवादात्मक बाब आपि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) धीकरिता निवळ नफा/(तोटा)(उपवादात्मक बाब आपि/किंवा विशेष साधारण बाबपूरी) किरिता निवळ नफा/(तोटा)(उपवादात्मक बाब आपि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) धीकरिता निवळ नफा/(तोटा)(उपवादात्मक वाब आपि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) (क्रूप) सर्वकष उत्पन्न (कालवधी करिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) ताकेबंद प्रकात दित्याप्रमाणे पुनर्मुत्यांकित राखीव वगळून राखीव (क.२/-प्रत्येकी)(विशेष साधारण बाबपूर्व व नंतर) आव्तिलेगेशन्स अॅण्ड डिस्क्लोजर शिकावरसॅट्सर व लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १३ जुलै, २०२३ रोजी झालेल्या संग	सी 2 ३०९, ए ट् र.:०२२ - ४७ वर्षाकरित संप्रेलेगीतिमाही ३११४५ १० -१५०१७.५० -१५०१७.५० -१३७४२.८१ -१३७४२.८१ -१३७४२.८१ -१३७४२.८१ -१६०२ -१६०२ -१६०२ -१६०२ -१६०२ -१६०२	गयएनः एल९५ , झेड, इंडस्ट्रीर ४८८५६०३, वे त एकमेव व संस्तेत्रीतिमाही संस्तेत्रीतिमाही ११६५०७ १९६५०७ २९६४५ - ०१९ ०१९ ०१९ ०१९	यल इस्टेट, बसाईट: 1 एकत्रित एकमेव संप्रेलीतिमाही ३ १.०३.२२ लेखापरिक्षीत १४९०.३७ १४९०.३७ १४९०.३७ १४९०.३७ १४९८.३४ १४९८.३४ १४९८.३४ २९४४.४४ २९४४.४४ २९४४.४४ २९४४.४४ २९४४.४४ २९४४.४४ २९४४.४४ २९४४.४४ २४४ २	गणपत राव www.com त अलेखाप संपतेलेवर्ष ३१.०३.२३ ३७४४७.२८ -१९८४.४४ -१९४६.४७ -१९४६.४७ १७५५.३६ -१९४६.४७ -१३.३३ -१३.३३ -१३.३३ -१३.३३ -१३.३३	लसी १३५९१ कदम मार्ग, npuageir परिक्षित 1 संपलेले वर्ष ३१.०३.२२ लेखापरिक्षेत ४२२३९५.१४ ३६६६.२१ २६७४.८८ १२९५५२ २३४२७.०९ ४.१२ ४.१२ ४.१२	18 लोअर परव वित्तीय नि संस्तेती किमही ३१.०३.२३ अलेखापरिक्षीत ३१.४५.१० -१५०१६.८४ -१३७४२.१५ -१३७४२.१५ -१३७४२.१५ -१६.०२ -१६.०२	1 संपतेली तिमाही ३१.१२.२२ अलेखापरिक्षेत ११६७६.०७ ११६४.०७ ११६४.०७ ११६४.०७ ११६४.०७ ११६४.७५ ८४४.४५ १७९४.३६	(र एकत्रित संग्रलेती तिमाही ३१.०३.२२ लेखापरिधीत १२९१९७०२ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४ १४८८.२४	संपलेते वर्ष ३९०३.२३ ३७४५४७.२८ – १९८५७.८८ – १९८५७.८८ – १९४३६.१९ – १९४३६.९५ – १९३३ – १२.३३ – १३.३३	संग्रेलेख वर्ष ३ १.०३.२२ लेखारपिक्षीत ४२२३९५ १४ ३६६४.०८ २६७४.८५ २६७४.८५ २६७८.८५ २६७४.८५ २६७४.७५ २३७७३.०० ४.१९ ४.१९ ४.१९	०५.०७.२०२३ रोजीचे नोंदणी करारनामाच्या आधारावर त्यांच्य फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र हस्तां सदस्याचे शेअर्स हस्तांतरणासाठी अर सो सायटीद्वारे सो सायटीच्या मिळकतीमधील, मयत सभासदाचे र भांडवल/मालमतेतिल सदर शेअर्स/ होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी, यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप ह्या स्चनेच्या प्रसिध्दीपासून १ सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधीत शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम वितरणासाठी त्याच्या / सिच्चा/तिच्या/त्य आक्षेपांच्या पृष्ट्यर्थ अशी कागदपउ पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आधं नाहीत, तर मयत सभासदाच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील श्रे समीर छनालाल शाह यांच्या करण्यास सोसायटी मोकळी असेल. ज भांडवल/यिळकतीमधील मयत सभास व हितसंबंधाच्या हस्तांतरणास कार्ह सोसायटीने प्राप्त केले तर, स् उपविधीतील तरतुर्दीनुंसार त्यावर सोसा करेल. च्या वर्त मॉडर्न वंदना को–3 सो
मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्षम ज प्रतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपल लक्ष बेधण्यात येत आहे. दिनांक: १५.०७.२०२३, ठिकाण: मुं विनांक: १५.०७.२०२३, ठिकाण: मुं त्यात रकाना क्र. २ मध्ये दिलेल्या f कंत्राटी तत्त्वावर देण्यासाठी या क्षेत्र दा क्र. कामाचे स्व २.२४ वाशी विभागांतर्गत १९ ३.२४ व PT दुरुस्त करण्याबाब दा महावितरणच्या <u>www.mahac</u> या कालावधीमध्ये उपलब्ध असर्त विदा कारणे न दाखवता रद्द करण्य. . संपर्क: श्री. व्यं. कासल, अति. व य बँकेजवळ, सेक्टर-१७, वाशी, न	त्यांनी युनिटी स्मॉल मा करावी. ब्ध वेळेच्या संबंधीत र बई तील अनुभवी कंत्र रूप /२२/३३ केव्ही स्टेशन टाईप CT तची निविदा. iiscom.in संकेत ल. निविदापूर्व बैत ाबाबतचे अधिकाग ार्यकारी अभियंता	पसं.ब्ही. रोड; पश्चिमेस: आतील रस्ता; दक्षिणेस: साईंबा कॉम्प्लेक्स. 1 को के, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू 1 फायनान्स बॅंक लिमिटेड यांच्याकडे वर नमुद केले सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरत् प्राधिकृत अधिकारी, युनिटी स्मॉल फायनान्स इट्टिटिटिटिट्टि वभाग कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या टिदाराकडून ई-निविदा मागविण्यात आल्या अ कोऱ्यानिविदांची अंदाजित किंमत इसाऱ्याच कंकोऱ्यानिविदांची अंदाजित किंमत इसाऱ्या कंकोऱ्यानिविदांची अंदाजित किंमत इसाऱ्या कंकोऱ्यानिविदांची अंदाजित किंमत इसाऱ्या रक्कमत रुपयांमध्ये रप्यांमध्ये रक्कम ४ ५ ६ १९८०/- रु १५ लाख रु १५.०० वा. उक दि.१७.०७.२०२३ रोजी ११.०० वाजता घे र कार्यकारी अभियंता, वाशी विभाग, महावित् (का.), वाशी विभाग, महावितरण, विद्युत भव •३. संपर्क नं: ०२२-२७६६९२६४.	ावा ः नये आणि सदर तेली रक्षम तसेच द्वींकडे कर्जदारांचे स बॅंक लिमिटेड वी निविदा सादर करण्याची अंति ०/- दि.१९.०७.२० 0/- दि.१९.०७.२० पेण्यात येईल. कोणत तरण, वाशी यांना रा	अ. क. क. क. क. क. ग्रमूद २. क. क. ग्रमूद २. क. करप्रवं कालावधीकरिता ३. करप्रवं कालावधीकरिता ३. करप्रवं कालावधीकरिता ३. करानंतर कालाव २. कालावधीकरिता ३. करानंतर कालाव २. कालावधीकरिता २. अ. २. उत्पन्न प्रतिमाग ३. मागील वर्षाच्या ३.	नोंदणीकृत कार्यालय Inance द 39 मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व तपशिल तपशिल क्या उत्पन्न (निवळ) निवळ नफा/(तोटा)(उपवादात्मक बाब आपि/किंवा विशेष साधारण बाबपूरी) किरिता निवळ नफा/(तोटा)(उपवादात्मक बाब आपि/किंवा विशेष साधारण बाबपूरी) किरिता निवळ नफा/(तोटा)(उपवादात्मक बाब आपि/किंवा विशेष साधारण बाबपूरी) किरिता निवळ नफा/(तोटा)(उपवादात्मक बाब आपि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) धीकरिता निवळ नफा/(तोटा)(उपवादात्मक बाब आपि/किंवा विशेष साधारण बाबपूरी) किरिता निवळ नफा/(तोटा)(उपवादात्मक बाब आपि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) धीकरिता निवळ नफा/(तोटा)(उपवादात्मक वाब आपि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) (क्रूप) सर्वकष उत्पन्न (कालवधी करिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) ताकेबंद प्रकात दित्याप्रमाणे पुनर्मुत्यांकित राखीव वगळून राखीव (क.२/-प्रत्येकी)(विशेष साधारण बाबपूर्व व नंतर) आव्तिलेगेशन्स अॅण्ड डिस्क्लोजर शिकावरसॅट्सर व लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १३ जुलै, २०२३ रोजी झालेल्या संग	सी 2 ३०९, ए ट् र.:०२२ - ४७ वर्षाकरित संप्रेलेगीतिमाही ३११४५ १० -१५०१७.५० -१५०१७.५० -१३७४२.८१ -१३७४२.८१ -१३७४२.८१ -१३७४२.८१ -१६०२ -१६०२ -१६०२ -१६०२ -१६०२ -१६०२	गयएनः एल९५ , झेड, इंडस्ट्रीर ४८८५६०३, वे त एकमेव व संस्तेत्रीतिमाही संस्तेत्रीतिमाही ११६५०७ १९६५०७ २९६४५ - ०१९ ०१९ ०१९ ०१९	यल इस्टेट, बसाईट: 1 एकत्रित एकमेव संप्रेलीतिमाही ३ १.०३.२२ लेखापरिक्षीत १४९०.३७ १४९०.३७ १४९०.३७ १४९०.३७ १४९८.३७ १४९७.३७ १४९.३७ १४९.३७ १४९.३७ १४९८.३७ १४९८.३७ १४९८.३७ १४९८.३७ १४९८.३७ १४९८.३७ १४९.३७ १४९.३४४ १४४.४४४ १४४.४४४	गणपत राव www.com त अलेखाप संपतेलेवर्ष ३१.०३.२३ ३७४४७.२८ -१९८४.४४ -१९४६.४७ -१९४६.४७ १७५५.३६ -१९४६.४७ -१३.३३ -१३.३३ -१३.३३ -१३.३३ -१३.३३	लसी १३५९१ कदम मार्ग, npuageir परिक्षित 1 संपलेले वर्ष ३१.०३.२२ लेखापरिक्षेत ४२२३९५.१४ ३६६६.२१ २६७४.८८ १२९५५२ २३४२७.०९ ४.१२ ४.१२ ४.१२	18 लोअर परव वित्तीय नि संस्तेती किमही ३१.०३.२३ अलेखापरिक्षीत ३१.४५.१० -१५०१६.८४ -१३७४२.१५ -१३७४२.१५ -१३७४२.१५ -१६.०२ -१६.०२	1 संपतेली तिमाही ३१.१२.२२ अलेखापरिक्षेत ११६७६.०७ ११६४.०७ ११६४.०७ ११६४.०७ ११६४.०७ ११६४.७५ ८४४.४५ १७९४.३६	(स् एकत्रित्त संग्रेलेती तिमाही ३१.०३.२२ लेखापरिधीत १२९९९७.०२ १४८८.२४ १४८.२४ १४४.२२	संप्रलेते वर्ष ३ १.०३.२३ अलेखापरिक्षीत -१९८५७.८८ -१९४५७.८८ -१९४३६.११ -१९४३६.११ -१९४३६.१९ -१९४३६.१५ -१३.३३ -१३.३३ -१३.३३ तीय निष्कार्षाचे र	 संगतेले वर्ष ३१.०३.२२ लेखारपिक्षीत ४२२३९५ १४ ३६६४.०८ ३६६४.०८ ३६४.८५ २६७४.८५ २६७४.८५ २६७४.८५ २६७४.८५ २६७४.८५ २६७४.८५ २६७४.८५ २६७४.८५ २६७४.८५ ३६९.०० ३६९.०० ३६४.०० ३६.०० ३६.०० ३६.०० ३६.०० ३६.०० ३६.००<td>०५.०७.२०२३ रोजीचे नोंदणी करारनामाच्या आधारावर त्यांच्य फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र हस्तां सदस्याचे शेअर्स हस्तांतरणासाठी अर सो सायटीद्वारे सो सायटीच्या मिळकतीमधील, मयत सभासदाचे र भांडवल/मालमतेतिल सदर शेअर्स/ होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/ यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १ सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधीत शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम वितरणासाठी त्याच्या/तिच्या/द्य आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपर् पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आर्ध नाहीत, तर मयत सभासदाच्या भांडवल/मिळकतीमधील रोअर्स व सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील मिश्र सोसायटीने प्राप्त केले तर, स् उपविधीतील तरतुर्दीनुंसार त्यावर सोसा करेल. च्या वर्त मॉडर्व दंवना को-अ</td>	०५.०७.२०२३ रोजीचे नोंदणी करारनामाच्या आधारावर त्यांच्य फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र हस्तां सदस्याचे शेअर्स हस्तांतरणासाठी अर सो सायटीद्वारे सो सायटीच्या मिळकतीमधील, मयत सभासदाचे र भांडवल/मालमतेतिल सदर शेअर्स/ होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/ यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १ सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधीत शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम वितरणासाठी त्याच्या/तिच्या/द्य आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपर् पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आर्ध नाहीत, तर मयत सभासदाच्या भांडवल/मिळकतीमधील रोअर्स व सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील मिश्र सोसायटीने प्राप्त केले तर, स् उपविधीतील तरतुर्दीनुंसार त्यावर सोसा करेल. च्या वर्त मॉडर्व दंवना को-अ